Godrej Industries Limited Regd. Office: Godrej One,

Pirojshanagar,

Eastem Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400079. India. Tel.: 91-22-2518 8010/8020/8030

Fax: 91-22-2518 8010/8020/8030 Fax: 91-22-2518 8068/8063/8074 Website: www.godrejindustries.com

CIN: L24241MH1988PLC097781

Date: July 19, 2025

To,

BSE Limited

P. J. Towers, Dalal Street, Fort,

Mumbai - 400 001

Ref.: BSE Scrip Code No. "500164"

To.

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra - Kurla Complex,

Bandra (East), Mumbai-400 051

Ref.: "GODREJIND"
Debt Segment NSE

Sub.: <u>Submission of Copies of Newspaper Advertisement - Notice of the 37th (Thirty Seventh) Annual General Meeting of the Members of Godrej Industries Limited to be held through Video Conferencing / Other Audio-Visual Means</u>

Dear Sir / Madam.

In continuation to our letters dated May 15, 2025, July 8, 2025 and July 18, 2025 and pursuant to Regulations 30, 47, 52 and 53 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement, published today, i.e., on July 19, 2025, *inter alia*, informing the Members about the dispatch (in electronic mode only) of the Notice of 37th (Thirty Seventh) Annual General Meeting of Godrej Industries Limited ("the Company") to be held on Wednesday, August 13, 2025 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means, e-voting services to be provided to the Members of the Company and Notice of Book Closure.

The advertisement has been published in the following newspapers (including e-editions wherever applicable):

- 1. Business Standard All Editions (in English language)
- 2. Free Press Journal All Editions (in English language)
- 3. Navshakti Mumbai Edition (in Marathi language)

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company, viz., www.godrejindustries.com.

Kindly take the above on your record.

Thanking you,

Yours sincerely,

For Godrej Industries Limited

Clement Pinto

Chief Financial Officer

Encl.: A/a





PODDAR PIGMENTS

Regd, Office: E-10-11 & F-14 to 16, RIICO Industrial Area, Sitapura, Jaipur Rajasthan)- 302022, CIN: L24117RJ1991PLC006307, Ph. No.: 0141-2770202/03 E-mail Address: com.sec@poddarpigmentsltd.com Website Address: www.poddarpigmentsltd.com

NOTICE FOR TRANSFER OF EQUITY SHARE(S) TO INVESTOR **EDUCATION AND PROTECTION FUND AUTHORITY**

Notice is hereby given to the shareholders of Poddar Pigments Limited ("the Company") pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules"), as amended from time to time. In terms of the provisions of Section 124(6) of the Act read with the IEPF Rules, the shares in respect of which dividend has not been paid or claimed for 7 (seven) consecutive years or more are liable to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ("IEPF"). Adhering to the various requirements as set out in the Rules, the Company has already sent individual notices to those shareholders at their registered address, who have not claimed their dividend for 7 (seven) consecutive years or more, interalia, providing them the details of their unclaimed dividend and giving them an opportunity to claim the said unclaimed dividend latest by Saturday, 25th October 2025, to avoid transfer of their shares to the Demat Account of the IEPF Authority. In terms of Rule 6 of the IEPF Rules, a statement containing details of the name(s) of the shareholder(s) and their Folio No./DP IDClient ID whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority is available on the website of the Company i.e. www.poddarpigmentsltd.com for information and necessary action by the shareholder(s). In case no valid claim in respect of such equity shares is received from the

shareholders by Saturday, 25th October, 2025, the said equity shares shall be transferred to the Demat Account of the IEPF Authority as per the procedure stipulated under the IEPF Rules. In this connection, please note that-(i)For Shares held in physical form: New share certificate(s) in lieu of the origina share certificates(s) will be issued for the purpose of dematerialization and transfer subsequently to the Demat Account of the IEPF Authority without any further notice. Further, upon issue of such new share certificate(s), the original share certificate(s) will stand automatically cancelled and will be deemed non-negotiable. (ii)For Shares held in electronic form: The Company shall inform the depositories by way of corporate action, to effect the transfer of shares in favour of Demat account of the IEPF Authority.

It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and shares transferred to IEPF pursuant to the IEPF Rules. Upon transfer to the Demat Account of the IEPF Authority, the shareholder(s) can claim the equity shares along with the dividend(s) from the IEPF Authority after following the procedure and requirements available at www.iepf.gov.in. In case the shareholders have any query on the subject matter, they may contact the Company at F-10-11 & F-14 to 16. RIICO Industrial Area, Sitapura, Jainur 302 022, Rajasthan, Tel. No.: (0141) 2770202/03, Email - com.sec@poddarpig mentsltd.com and/or the Company's Registrar and Share Transfer Agent at MUFG Intime India Pvt. Ltd., (Formerly known as Link Intime India Private Limited) Unit: Poddar Pigments Limited, C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Tel. No.: +91 8108116767, Fax: (022) 49186060, Email-rnt.helpdesk@in.mpms.mufg.com

Godrej Industries Limited

CIN: L24241MH1988PLC097781

Registered Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway,

Vikhroli (East), Mumbai - 400079, Maharashtra

Tel.: 022- 2518 8010; Fax: 022- 2518 8066

Website: www.godrejindustries.com; Email id: investor@godrejinds.com CE OF 37TH (THIRTY SEVENTH) ANNUAL GENERAL MEETING

E-VOTING INFORMATION AND NOTICE OF BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 37th (Thirty Seventh) Annual General Meeting ("AGM") of th

Members of Godrej Industries Limited ("the Company") will be held on Wednesday, August 13 2025, at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to

transact the businesses as set out in the Notice of AGM dated May 15, 2025. The venue for the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company.

A copy of the AGM Notice along with Annual Report for the Financial Year 2024-25 is available on the

website of the Company at www.godrejindustries.com and on the websites of the Stock Exchanges where the securities of the Company are listed, viz., BSE Limited - www.bseindia.com and Nationa

Stock Exchange of India Limited - www.nseindia.com. A copy of the AGM Notice is also available on the

The forthcoming 37th (Thirty Seventh) AGM of the Company will be held through VC / OAVM, in compliance

with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Rules framed thereunder, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

including any modification(s), re-enactment(s) and amendment(s) thereof for time being in force), rea

with General Circular Nos.14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5

2020, respectively, General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, and General Circular No.

09/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") reac with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI Circular No.

SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and the provisions of Secretarial Standard-2 on General

Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, without physical presence of the Shareholders at a common venue. Members attending the AGM through VC / OAVM shall be counted

The Notice of the 37th AGM together with the Explanatory Statement thereto in terms of Section 102 of

the Act along with the Audited Standalone and Consolidated Financial Statements, Board's Report and the Statutory Auditors' Report (collectively referred to as "Annual Report") thereon for the Financial

Year ended March 31, 2025, have been sent only electronically to those Members whose e-mai

address(es) are registered with the Company / Depository Participant(s) / Registrar and Share Transfe

Additionally, in compliance with provisions of Regulation 36(1)(b) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is also

sending a letter providing the web-link, including the exact path, where the Annual Report for the Financial Year 2024-25 can be accessed by those shareholders who have not registered their e-mail id with the

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations

that the Register of Shareholders and Share Transfer Books of the Company will remain closed for the purpose of the 37th (Thirty Seventh) AGM from Wednesday, August 6, 2025, to Wednesday, August

Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 [including any modification(s) amendment(s) or re-enactment(s) thereof), Regulation 44 of the Listing Regulations, Secretarial Standard - 2 (SS-2) on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, MCA Circulars

and SEBI Circulars mentioned herein above and in terms of the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD2

The Company is pleased to offer to its Members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the 37th AGM by electronic means and the business are to be transacted through the e-voting services ("remote e-voting") provided by Central Depository Service

(India) Limited ("CDSL"). The Company is also providing e-voting facility ("e-voting") at the AGM to

be held through VC/OAVM facility and the Members who have not already cast their vote by remot e-voting shall be able to exercise their right to vote during the AGM, through e-voting.

The voting rights of the Members (for voting through remote e-voting or e-voting at the AGM) shall be in proportion to their share in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the Cut-of

Date, i.e., Wednesday, August 6, 2025. A person whose name is recorded in the Register

Shareholders or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories / Registrar and Share Transfer Agents as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remot

The instructions for remote e-voting and e-voting during the AGM are given in the Notice of the AGM

at 9:00 a.m. (IST) and will end on Tuesday, August 12, 2025, at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. During this period, Members of the Company

holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date, i.e

the Notice of the AGM. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM to be held through VC / OAVM, but they shall not be entitled to cast their vote

again. Once the vote on a resolution is cast by the Member, they shall not be allowed to change

Any person who acquires Shares of the Company and becomes a Shareholder of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the Cut-off Date, may follow the

instructions for voting on the resolutions mentioned at point no. 19 of the Notes to the Notice of AGM

The Company has appointed Mr. Kalidas Vanjpe, Practicing Company Secretary (Membership No FCS 7132) or failing him Mr. Ashok Ramani (Membership No. FCS 6808) of M/s. A. N. Ramani & Co

LLP. Company Secretaries as the Scrutinizers to scrutinize the remote e-voting and e-voting process

The manner of 'remote e-voting' and 'e-voting' during the AGM, for Members holding shares i

physical mode, dematerialized mode and for Members who have not registered their e-mail address

Members who would like to express their views or ask questions during the AGM may registe

themselves as a speaker(s) by sending their request from their registered email address mentioning

their Name, DP ID and Client ID / Folio Number, PAN, Mobile Number along with their queries

investor@godrejinds.com from Wednesday, July 30, 2025 (9:00 a.m. IST) to Friday, August 8

e results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than 48

Forty-Eight) hours from the conclusion of the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's

Report, shall be placed on the Company's website, viz., www.godrejindustries.com, immediately after their declaration, and will be communicated to CDSL, viz., www.evotingindia.com and BSE Limited and

In case you have any gueries or issues regarding remote e-voting / e-voting at the AGM, the Member

Members holding shares in electronic form and who have not updated their email ids or KYC details are

requested to register/update the details in their demat account, as per the process advised by their

Depository Participant. Members holding shares in physical form who have not updated their email ide

or KYC details are requested to register/update the said details in the prescribed Form ISR-1 with

Registrar and Share Transfer Agent of the Company i.e., Computech Sharecap Limited. Members are

also recommended to complete their nomination in the prescribed Form SH-13. Members can access

the relevant forms on the Company's website https://www.godrejindustries.com/investors/investors

may contact CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800 21 09911

Wednesday, August 6, 2025, may cast their vote by remote e-voting on the resolutions speci

ers are requested to note that the remote e-voting will comm

for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

For Poddar Pigments Limited

Place: Jaipur Date:18.07.2025

rebsite of CDSL at www.evotingindia.com .

Agent as on Friday, July 11, 2025.

13. 2025 (both days inclusive).

BOOK CLOSURE

Company / Registrar / Depository participant.

VOTING THROUGH FLECTRONIC MODE

CIR/P/0155 dated November 11, 2024;

e-voting as well as e-voting at the AGM.

in a fair and transparent manner.

National Stock Exchange of India Limited.

information

Date: July 19, 2025

Place: Mumbai

s provided in detail in the Notice of the AGM.

Sd/ Yug Mahesshwar **Nodal Office**

Genus Power Infrastructures Limited Genus

CIN: L51909UP1992PLC051997 (Registered Office: G-123, Sector-63, Noida-201307 (U.P.) (Ph.: 0120-2581999)
(Corporate Office: SPL-3, RIICO Industrial Area, Sitapura, Tonk Road, Jaipur-302022)
(Ph.: 0141-7102400/500, Fax: 0141-2770319, E-mail: cs@genus.in, Website: www.genuspower.com

NOTICE (For the attention of the Equity Shareholders of the Company) Mandatory transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Members are hereby informed that in terms of Section 124(5) of the Companies Act, 2013 and read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") as amended from time to time, any amount of dividends which remains unpaid or unclaimed for a period of seven years, are required to be transferred by the Company along with interest accrued, if any thereon to Investor Education & Protection Fund established by the Central Government. Further, as per provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rules, all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred by the company in the name of Investor Education and Protection Fund.

In accordance with the above provisions, the Final Dividend declared by the Company for the financial year 2017-18, which has remained unpaid or unclaimed for a period of seven years, will be transferred to the IEPF Authority. Further, the underlying shares in respect of which the dividend has remained unpaid or unclaimed for seven nsecutive years will also be transferred to the IEPF Authority.

In this regard, the Company has individually communicated, vide its letter dated July 16, 2025, to those shareholders whose dividends have remained unpaid/unclaimed for seven consecutive years and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority, at their latest available addresses as per the records of the Company or its Registrar & Share Transfer Agent (RTA).

Further, the Company has also uploaded on its website at www.genuspower.com the list of Shareholders whose unpaid or unclaimed dividend /underlying shares are liable for transfer to IEPF Authority. The Shareholders are requested to refer to the aforesaid website to verify the details of unpaid / unclaimed dividend and underlying shares which are liable to be transferred to the IEPF Authority

Please note that in case the concerned Member does not claim the unpaid/unclaimed dividend lying with the Company in respect of above mentioned shares on or before October 22, 2025 or such other date as may be extended, the said shares, on which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, shall be transferred to IEPF Authority by the due date as per procedures stipulated in the Rules,

Clarification on this matter, if required, may be sought from the Company's Registra and Share Transfer Agent, M/s. Niche Technologies Private Limited, 3A, Auckland Place, 7th Floor, Room No. 7A & 7B, Kolkata-700017; Tel: 033-22806616/6617/6618 Fax: 033-22806619; E-mail: nichetechpl@nichetechpl.com. Once these shares are transferred to the IEPF Authority by the Company, such shares may be claimed back only from the IEPF Authority by following the procedure prescribed under the Rules

(Puran Singh Rathore Place: Jaipur Dated: July 18, 2025 Joint Company Secretary & Compliance Office



Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: 022-3555 5000. Email: investor.relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue of duplicate certificate(s)

Sr. No.	Folio No.	Name / Joint Names	Shares	Certificate Nos. From - To	Distinctive Nos. From - To
ı	20767596	Kamlesh Gulati	5	657550-550	17497502-506
		Satish Kumar Gulati	- 11	1048702-702	25733478-488
			14	2210286-286	43597327-340
			5	3151210-210	49831058-062
			14	5533877-877	89803633-646
			15	6786868-868	140866672-686
			14	10035603-603	181104262-275
			78	53675084-086	1257320172-249
			312	66411596-596	6853652449-760
2	9469907	Lavina Uttam	800	59547336-351	1335769215-014
		Uttamchandani	800	62651082-082	2221972095-894
		Uttam D Uttamchandani	1600	66912366-366	6896758890-489
3	9503943	Mohammed Mukhtar	75	8009185-186	160842132-206
		Chhapra	200	9515540-543	106533609-808
			56	12272146-147	254093508-563
			60	13246152-153	291324148-207
			391	54829787-795	1329070528-918
4	83747081	Prakash B Jadhav	418	66725883-883	6881831767-184
		Anuradha B Jadhav			
5	9469885	Renuka Uttam	50	59547352-352	1335725242-291
		Uttamchandani	350		1335724892-241
		Uttam D Uttamchandani	400	62651081-081	2221971695-094
			800	66912365-365	6896758090-889
		Total	6468		

The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way Any person(s) who has / have any claim in regard of the securities, should lodge such clain with the Company's Registrar and Transfer Agent viz. "KFin Technologies Limited" Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice failing which, the Company will proceed to issue letter(s) of confirmation in lieu of duplicate

for Reliance Industries Limited

Savithri Parekh Date : July 18, 2025 Company Secretary and Compliance Office

certificate(s) in respect of the aforesaid securities.



BANNARI AMMAN SPINNING MILLS LIMITED

Corporate Identification Number (CIN): L17111TZ1989PLC002476 Registered Office: 252, Mettupalayam Road, Coimbatore - 641043; Tel. No.: 0422- 2435555:

Email id: shares@bannarimills.com; Website: www.bannarimills.com

CORRIGENDUM / ERRATA CORRIGENDUM TO THE POSTAL BALLOT NOTICE DATED JUNE 30, 2025:

The Company had issued Postal Ballot Notice dated June 30, 2025 together with Explanatory Statements to the members of the Company pursuant to the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), (including any statutory modification or re-enactment thereof, for the time being in force), Secretarial Standard on General Meetings ("SS-2"), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and other applicable laws and regulations, for seeking approval of members of the Company by way of special resolutions through remote e-voting by way of postal ballot process.

Members of the Company are requested to take note of the following:

1. On page no. 10, in point no. I under Object of the Preferential Issue – last paragraph shall be read as under Further, if the proceeds are not utilised (in full or in part) for the Objects during the period stated above up to 60 days from the date of receipt of fund, the remaining proceeds, if any shall be utilised in subsequent periods of 12 months in accordance with the objectives of the issue and applicable laws. Till the committed funds are utilized towards the stated objects above, they will be utilized as investment in Bank Deposits, debts instruments. government securities as per the Investment policy laid down by the Board of Directors of the Company and will be done in compliance with the applicable laws and regulations.

2. On page no. 12, point no. V – The Shareholding pattern of the Company before and after the Preferential Issue shall be read as under:

Category Pre-issue Shareholding (as on		Issue of warrants	Post Issue Shareholdin after Conversion of		
	٠, ٠		(Present Issue) Warrants		(#)
	No. of Shares	%	(No.) (\$)	No.of Shares	%
A. Promoter / Promoter Group Holding					
(1) Indian					
(a) Individuals & HUF	8,49,071	1.06	-	8,49,071	0.96
(b) Bodies Corporate	3,87,53,275	48.49	41,66,660	4,61,45,741	52.25
Sub Total (A1)	3,96,02,346	49.55	41,66,660	4,69,94,812	53.21
(2) Foreign promoters	-	-	-	-	-
Sub Total (A2)	-	-	-	-	-
Total Promoter shareholding A = A1 + A2	3,96,02,346	49.55	41,66,660	4,69,94,812	53.21
B. Public Holding					
1) Public	3,46,20,585	43.32	-	3,56,20,585	40.33
2) Body Corporate	25,12,296	3.14	-	25,12,296	2.84
3) Institutional Investors	-	-	-	-	-
4) Central Govt./StateGovt./POI	-	-	-	-	-
5) Non-Institutional Investors	-	-	-	-	-
6) Others (Including HUF, LLP, IEPF & NRI)	31,86,148	3.99	-	31,86,148	3.61
Total Public Shareholding B = B1 + B2 + B3 + B4 + B5 + B6	4,03,19,029	50.45	-	4,13,19,029	46.79
C) Non-Promoter–Non-Public	-	-	-	-	-
Grand Total (A+B+C)	7,99,21,375	100.00	41,66,660	8,83,13,841	100.00
Notes :	7				

e on Friday, August 8, 2025

\$ Assuming full conversion of warrants into equity shares which will be allotted in the present preferential issue Assuming full conversion of 42,25,806 warrants into equity shares allotted on preferential basis on 04.11.2024 3. On page no. 13, point no. IX – The percentage of post preferential issue capital that may be held by the

	allottee(s) pursuant to the preferential issue shall be read as under :						
Sr.	Name of the Proposed Allottee	Pre-Shareholding		Pre-Shareholding Issue of Warrants		Post Issue Share	eholding
No		Structur	е	(Present Issue)	Structure ((*)	
		No. of Shares	%	(No.) \$	No.of Shares	%	
1.	Murugan Enterprise Private Limited	3,87,53,275	48.49	41,66,660	4,61,45,741	52.25	
							

\$ Assuming full conversion of warrants into equity shares which will be allotted in the present preferential issue. *Post Issue Shareholding Percentage calculated on the fully diluted share capital basis assuming full conversion of 42,25,806 warrants into equity shares allotted through preferential basis on 04.11.2024.

Note: The said conversion of warrants into equity shares as mentioned above shall be done in compliance with SEBI (SAST) Regulations, as may be applicable at the time of said conversion.

4. Practicing Company Secretary's Certificate mentioned in Sr. No. XXIII on page no 15 of the Postal

Ballot Notice of Explanatory Statement of Item 1 can be viewed at

https://www.bannarimills.com/wp-content/uploads/2025/07/PCSCertificate.pdf

This Corrigendum to the Postal Ballot Notice shall form an integral part of the Postal Ballot Notice, which has already been circulated to the Shareholders of the Company and on and from the date hereof, the Postal Ballot Notice shall always be read in conjunction with this Corrigendum, Accordingly, all concerned shareholders, Stock Exchanges, Depositories, Registrar and Share Transfer Agent, agencies appointed for e-voting, other Authorities regulators, and all other concerned persons are requested to take note of the above changes. All other contents of the Postal Ballot Notice, save and except as modified or supplemented by this Corrigendum, shall remain unchanged. This Corrigendum is also being published in the Business Standard (English Language) and Makkal Kural (Tamil Language) and will also be made available on website of both the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited, on the website of the Company at: www.bannarimills.com and on the website of MUFG Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in.

Please note: Shareholders who have not voted are required to vote by logging in on https://instavote.linkintime.co.in. However, Shareholders who have already voted before the issue of this corrigen dum notice, have the option to give their assent or dissent by sending an email to the R Dhanasekaran, Practicing Company Secretary, Phone: 0422-2304479 E-mail ID: sharpcs1@gmail.com appointed for the ongoing Postal Ballot on at https://instavote.linkintime.co.in on or before Thursday, July 31, 2025 (05.00 P.M. IST).

> for Bannari Amman Spinning Mills Limited Company Secretary & Compliance Officer



LGB FORGE LIMITED

CIN: L27310TZ2006PLC012830 Registered Office: 6/16/13, Krishnarayapuram Road, Ganapathy, Coimbatore - 641 006 CIN: L27310TZ2006PLC012830 | Telephone No.: 0422 - 2532325

Email ID: secretarial@lgbforge.com | Website: www.lgbforge.com NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 19th ANNUAL GENERAL MEETING

Dear Member(s),

the Company will be held on Thursday, August 21, 2025 at 03.00 p.m. (IST), through Video Conferencing / Other Audio-Visuals Means (VC/OAVM) without the physical presence of the members at a common venue to transact the business as set out in the AGM Notice, which shall be circulated for convening the AGM, in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all relevant Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") Circulars issued from time to time.

2. In line with the MCA and SEBI circulars, the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2024-25 will be sent to all the members whose email addresses are registered with the Company / RTA / Depository Participant(s) (DPs). For those shareholders whose e-mail ids are not registered with the Company/RTA/DPs, a letter providing a weblink for accessing the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2024-25 shall be dispatched via post. The Notice will also be made available on the Company's website www.lgbforge.com, on the website of the Stock Exchange viz., BSE Limited (www.bseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) (agency for providing the remote e-voting facility and e-voting system during the AGM) i.e., www.evotingindia.com.

Attending the AGM and manner of casting the votes through remote e-voting and

e-voting at the AGM.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and other applicable provisions if any of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has engaged the services of CDSL for providing its members with the facility for casting their votes through remote e-voting and for participating in the AGM through VC/OAVM along with e-voting during the AGM. Accordingly, shareholders will have an opportunity to cast their votes remotely or during the AGM on business as set forth in the Notice convening 19th AGM, through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses have been provided in the Notice convening the 19th AGM. Members participating through the VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

Manner of registering/updating email addresses . bank account details etc.
a. Shareholders holding shares in dematerialized form, are requested to register/update their KYC details such as PAN, Nomination details, Contact details, email address, bank details, etc. with their relevant depository

b. Members holding shares in physical form, who have not registered their e-mail addresses with the Company / its RTA/ Depository or not updated the bank account mandate are requested to register/update the details in the prescribed Form ISR-1 and other relevant forms with the RTA of the Company M/s. Cameo Corporate Services Limited at investor@cameoindia.com. Members may download the prescribed forms from the Company's website a www.lgbforge.com.

Considering the above, we request the shareholders to update their e-mail ID and other details with the Company / Depository Participant (if held in dematerialized form) and with the Company / RTA (if held in physical form) to ensure receipt of the Annual Report and/or any other consideration and other communications from the company.

The above information is being issued for information and benefit of all the members of the Company and in compliance with the MCA and SEBI Circulars

Place: Coimbatore Date: July 18, 2025

For LGB Forge Limited Narmatha G K Company Secretary and Compliance Officer

CENTURY ENKA LIMITED CIN: L24304PN1965PLC139075

Regd. Office: Plot No.72 & 72-A, MIDC, Bhosari, Pune 411 026. Tel No.: 020-66127304 • Website: www.centuryenka.com • Email: cel.investor@adityabirla.com

NOTICE TO SHAREHOLDERS

FOR 59[™] ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING, RECORD DATE AND BOOK CLOSURE Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the Fifty-Ninth (59th) Annual General Meeting ("AGM" or "Meeting") of the shareholders of Century Enka Limited ("the Company") is scheduled to be held on Tuesday, 12th August 2025 at 02:30 P.M. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), to transact the businesses as set out in the Notice of the AGM. The AGM is being convened in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("The Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and the Securities and Exchange Board of India (SEBI), which permit the holding of general meetings through VC/OAVM without the physical presence of shareholders at a common venue.

In compliance with the applicable regulatory requirements, the Notice of the 59th AGM and the 59th Annual Report for the financial year ended 31st March 2025 have been dispatched electronically on 18th July 2025. The dispatch has been done only through electronic mode to those shareholders whose email addresses are registered with the Company, its Registrar and Share Transfer Agent (RTA) – MUFG Intime India Pyt. Ltd., or with the Depositories. Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the Listing Regulations, the Company has also dispatched physical letters to those Members whose email addresses are not registered with the Company's RTA/Depository Participants. These letters contain the web link to the Company's website and QR Code to facilitate easy access to the Notice of AGM and Annual Report for FY 2024-25. The requirement to send physical copies of the Notice and Annual Report has been dispensed with pursuant to the relevant circulars issued by the MCA and SEBI.

The Notice of the 59th AGM and the Annual Report are available on the websites of the Company: www.centuryenka.com; National Securities Depository Limited (NSDL) (e-voting platform) www.evoting.nsdl.com; NSE: www.nseindia.com and BSE: www.bseindia.com

E-Voting Information:

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing its shareholders the facility to exercise their right to vote on the resolutions set forth in the Notice of the AGM by means of remote e-voting prior to the Meeting, as well as e-voting during the AGM. For this purpose, the Company has engaged the services of NSDL to facilitate voting through electronic means in a secure and convenient manner.

Shareholders are hereby informed that:

a) The ordinary and special businesses set out in the Notice of the 59th AGM may be transacted through electronic

b) The facility of remote e-voting will be available during the following period: Commencement of remote E-voting Saturday 9th August 2025 at 9:00 A M (IST)

oonmone on remote 2 roung	catal aay, c / tagact loll at close / time (101)
End of remote E-voting	Monday, 11th August 2025 at 5:00 P.M. (IST)
After the conclusion of the remote e-voting	period, the e-voting module shall be disabled by NSDL,

shareholders will not be permitted to vote electronically beyond the stated date and time.

c) Only those shareholders whose names appear in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date, i.e., Tuesday, 5th August 2025, shall be entitled to avail the facility of remote e-voting and voting during the AGM.

d) The voting rights of shareholders shall be in proportion to their shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date.

e) Any person who becomes a member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as of the cut-off date may obtain their User ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, members who are already registered with NSDL for remote e-voting may use their existing credentials to cast their

Shareholders who have already cast their votes through remote e-voting prior to the AGM will be entitled to attend the AGM through VC/OAVM but will not be allowed to vote again on the same resolutions during the Meeting.

a) Shareholders who have not yet registered their email addresses are requested to do so; for demat holdings; with their respective Depository Participant (DP) and for physical holdings: with the Company's RTA, MUFG Intime

h) Detailed instructions for remote e-voting, e-voting during the AGM, and for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice of the AGM.

KYC Compliance and Dividend Payment:

As per SEBI's mandate vide its circulars, with effect from April 01, 2024, all corporate benefits such as dividend, interest, etc., shall be paid only through electronic mode to those shareholders who have updated their KYC details in their respective folios. Accordingly, security holders whose folios do not contain PAN, KYC details, and Nomination shall be ineligible:

i. to avail any service request from the Company's RTA unless they furnish the required PAN, KYC details, and Nomination

ii. to receive any payment including dividend, interest, (which shall be paid through electronic mode only w.e.f. April 01, 2024) until the above said compliance is fulfilled.

Shareholders are therefore advised to ensure that their KYC details (including PAN and Nomination) are updated with their Depository Participant (for demat holdings) or with the RTA (for physical holdings) at the earliest to avoid any

In case of queries or need for assistance, shareholders may; refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the 'Downloads' section of www.evoting.nsdl.com or Call NSDL at 022-4886 7000 or Email Ms. Rimpa Bagh, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.com, or Contact the Company at Tel: 020-66127304 or email at cel.investor@adityabirla.com.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 4th August 2025 to Tuesday, 5th August 2025 (both days inclusive). Shareholders holding shares in both physical and dematerialized (Demat) form, whose names appear in the Register of Members or in the records of the Beneficial Owners maintained by the Depositories, as on the cut-off date, i.e., Tuesday, 5th August 2025, shall be entitled for dividend, if declared

By order of the Board For CENTURY ENKA LIMITED Rahul Dubev

Membership No. FCS 8145

For Godrei Industries Limited Anupama Kamble Company Secretary & Compliance Officer

(FCS 12730)

By order of the Board of Directors

Place : Coimbatore Date : July 17, 2025

By Order of the Board of Directors

Place: Pune Membership No.: A20472 Date: 18.07.2025 Vice President-Legal & Company Secretary

IITL GROUP

IITL PROJECTS LIMITED

CIN No. L01110MH1994PLC082421

Regd. Off: Office No 101A, "The Capital", G-Block, Plot No C-70, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai 400051 Tel No. 022- 43250100

Email: jitlprojects@iitlgroup.com; website: http://www.iitlprojects.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, the Company has opened a special sixmonth window for the investors to re-lodge requests for the transfer of physical shares which were lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected/returned/not

The window opens on July 07, 2025, and closes on January 06, 2026. During this

eriod, all re-lodged securities will only be issued in dematerialized form, and the andard process for transfer-cum-demat requests will be followed.

hareholders who have missed the earlier deadline of March 31, 2021 are encouraged to

take advantage of this opportunity by furnishing the necessary documents to the Company's RTA i.e. **Purva Sharegistry (India) Pvt. Ltd.** The shareholder must have a demat account and provide their Client Master List (CML), along with the transfer

ocuments and share certificates, while re-lodging the transfer request with our RTA.

Re-lodgement of legally valid and complete documents for transfer of physical shares

where there is no dispute on ownership will be considered. Investor may submit their request till January 06, 2026 with our RTA at the below mentioned address:

Godrej

Godrei Industries Limited

CIN: L24241MH1988PLC097781

Registered Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway,

Vikhroli (East), Mumbai - 400079, Maharashtra

Tel.: 022- 2518 8010: Fax: 022- 2518 8066

Website: www.godrejindustries.com; Email id: investor@godrejinds.com

NOTICE is hereby given that the 37th (Thirty Seventh) Annual General Meeting ("AGM") of the

Members of Godrej Industries Limited ("the Company") will be held on Wednesday, August 1: 2025, at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM")

ransact the businesses as set out in the Notice of AGM dated May 15, 2025. The venue for the AG

A copy of the AGM Notice along with Annual Report for the Financial Year 2024-25 is available on the

website of the Company at www.godrejindustries.com and on the websites of the Stock Exchanges where the securities of the Company are listed, viz., BSE Limited - www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com, A copy of the AGM Notice is also available on the

The forthcoming 37th (Thirty Seventh) AGM of the Company will be held through VC / OAVM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Rules framed thereunder, the

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations" (including any modification(s), re-enactment(s) and amendment(s) thereof for time being in force), rea

with General Circular No. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020, May 2020, respectively, General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, and General Circular N.

09/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") rea-with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI Circular No.

SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024, issued by the Securities and

Exchange Board of India ("SEBI Circulars") and the provisions of Socretarial Standard-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, without physical presence of the

Shareholders at a common venue. Members attending the AGM through VC / OAVM shall be counter

The Notice of the 37th AGM together with the Explanatory Statement thereto in terms of Section 102 of

the Act along with the Audited Standalone and Consolidated Financial Statements, Board's Report and

the Statutory Auditors' Report (collectively referred to as "Annual Report") thereon for the Financia

Year ended March 31, 2025, have been sent only electronically to those Members whose e-mai address(es) are registered with the Company / Depository Participant(s) / Registrar and Share Transfer

Additionally, in compliance with provisions of Regulation 36(1)(b) of the Securities and Exchange Boar

of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is also sending a letter providing the web-link, including the exact path, where the Annual Report for the Financia

Year 2024-25 can be accessed by those shareholders who have not registered their e-mail id with the

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulation

that the Register of Shareholders and Share Transfer Books of the Company will remain closed for the purpose of the 37th (Thirty Seventh) AGM from Wednesday, August 6, 2025, to Wednesday, August

Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 108 of the Act, read with

Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 [including any modification(s

amendment(s) or re-enactment(s) thereofj, Regulation 44 of the Listing Regulations, Secretarial Standard - 2 (SS-2) on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, MCA Circulars and SEBI Circulars mentioned herein above and in terms of the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/

. The Company is pleased to offer to its Members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the 37th AGM by electronic means and the business are to be

transacted through the e-voting services ("remote e-voting") provided by Central Depository Services (India) Limited ("CDSL"). The Company is also providing e-voting facility ("e-voting") at the AGM to be held through VC/OAVM facility and the Members who have not already cast their vote by remote

The voting rights of the Members (for voting through remote e-voting or e-voting at the AGM) sha

be in proportion to their share in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the Cut-off

Date, I.e., Wednesday, August 6, 2025. A person whose name is recorded in the Register of Shareholders or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories / Registrar and

Share Transfer Agents as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remo

The instructions for remote e-voting and e-voting during the AGM are given in the Notice of the AGM.

Members are requested to note that the remote e-voting will commence on Friday, August 8, 2025,

at 9:00 a.m. (IST) and will end on Tuesday, August 12, 2025, at 5:00 p.m. (IST). The remote

e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to

vote electronically beyond the said date and time. During this period, Members of the Comp

holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date, i.e

Wednesday, August 6, 2025, may cast their vote by remote e-voting on the resolutions specified in

the Notice of the AGM. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may

also attend the AGM to be held through VC / OAVM, but they shall not be entitled to cast their vote

again. Once the vote on a resolution is cast by the Member, they shall not be allowed to change

Any person who acquires Shares of the Company and becomes a Shareholder of the Comparafter the dispatch of the AGM Notice and holds shares as on the Cut-off Date, may follow the

instructions for voting on the resolutions mentioned at point no. 19 of the Notes to the Notice of AGM.

The Company has appointed Mr. Kalidas Vanipe, Practicing Company Secretary (Membership No.

FCS 7132) or failing him Mr. Ashok Ramani (Membership No. FCS 6808) of M/s. A. N. Ramani & Co.

LLP. Company Secretaries as the Scrutinizers to scrutinize the remote e-voting and e-voting proce-

The manner of 'remote e-voting' and 'e-voting' during the AGM, for Members holding shares in physical mode, dematerialized mode and for Members who have not registered their e-mail addresse

Members who would like to express their views or ask questions during the AGM may regist

themselves as a speaker(s) by sending their request from their registered email address mentioning

investor@godreiinds.com from Wednesday, July 30, 2025 (9:00 a.m. IST) to Friday, August 2025 (5:00 p.m. IST).

The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than 4

Forty-Eight) hours from the conclusion of the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website, v/z., www.godrejindustries.com, immediately after the company's website, v/z., www.godrejindustries.com, <a href="https://wwww.godrejind eir declaration, and will be communicated to CDSL, viz., <u>www.evotingindia.com</u> and BSE Limited an

In case you have any queries or issues regarding remote e-voting / e-voting at the AGM, the Member

or KYC details are requested to register/update the said details in the prescribed Form ISR-1 with Registrar and Share Transfer Agent of the Company i.e., Computech Sharecap Limited. Members are

the relevant forms on the Company's website https://www.godrejindustries.com/investors/investors

nended to complete their nomination in the prescribed Form SH-13. Members can acces

By order of the Board of Directors

Company Secretary & Compliance Officer

For Godrej Industries Limite

Sd/-

Anupama Kamble

(FCS 12730)

e-voting shall be able to exercise their right to vote during the AGM, through e-voting.

for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

OTICE OF 37TH (THIRTY SEVENTH) ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND NOTICE OF BOOK CLOSURE

For IITL Projects Limited

Bidhubhusan Sama

Chairman DIN: 00007256

attended due to deficiency in the documents/process or otherwise.

Purva Sharegistry (India) Pvt. Ltd.,

Lower Parel (E), Mumbai-400011

Date: July 18, 2025

Phone No.: 91-22-2301 6761 / 8261

Vebsite: https://www.purvashare.com

Unit: Office at Unit no. 9, Shiv Shakti Ind. Estt.,

R. Boricha Marg, Opp. Kasturba Hospital Lane,

Email: busicomp@vsnl.com/support@purvashare.com

shall be deemed to be the Registered Office of the Company.

website of CDSL at www.evotingindia.com

Agent as on Friday, July 11, 2025.

13, 2025 (both days inclusive).

BOOK CLOSURE

Company / Registrar / Depository participant.

VOTING THROUGH ELECTRONIC MODE

CIR/P/0155 dated November 11, 2024:

e-voting as well as e-voting at the AGI

is provided in detail in the Notice of the AGM.



MAHARASHTRA STATE POWER GENERATION CO. LTD. CENTRAL PURCHASE AGENCY 'Prakashgad',2nd Floor, Bandra (East), Mumbai-51

TENDER NOTICE: CPA-25-2025

Digitally signed tenders under Two Bid System are invited for the following

Tender / RFx No: SP/T-0412/0725 (RFx No: 3000060050)

Description of tender: Upgradation of reciprocating compressor into screw compressor at Unit-6 Parli TPS.

Due date & time of Tender Sale: Up to 10.00 Hrs of 07/08/2025

Contact Person: Office of Chief Engineer (CPA), Tel No.: 022-6985 3618

For further details visit our website https://eprocurement.mahagenco.in/

Chief Engineer (CPA)

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT MUMBAI

SUIT NO. 1179 OF 2024 (Under Order 5 Rule 20 (1-A) of CPC for Paper Publication) (High Court Suit No. 37 of 2023)

Plaint Lodged on 11th day of March 2024 Registered on 11th day of March 2024

RULE 51, SUMMONS to Answer Plaint under Section

Order 27, O.V.rr 1, 5, 7 and 8 and O. VIII, r.9, of the Code of Civil Procedure, 1908. RUKSHANA AHSAN KHAN Adult, Indian Inhabitant, age 45 years, sole proprietor of M/s R. A. Enterprises, having business address at Shop No. 21

H.M Maharashtra Bakery, Kurla Sai Seva Co-op. Hsg Society, Guru Nanak Nagar, Part-3 LG 3/3 L.B.S. Marg, Ghatkoper (West) Mumbai-400086

V/s

Nagpada, Mumbai-400008.

1. MRS. AISHA ABDULLAH MOGRAL 2. MR. ABDULLAH MOHAMMAD SHAIKH MOGRA both adult. Indian Inhabitant having residential address at Room No. 14 1st Floor, Jivanbai Manzil, 51 Two, Tank Street,

.Defendants

....Plaintiff

1 MRS AISHA ABDULLAH MOGRAL

2. MR. ABDULLAH MOHAMMAD SHAIKH MOGRA The Defendant abovenamed

As per the order dated 28.03.2025 and 11.06.2025, HHJ Shri SUBHASH

GREETING; WHEREAS the above named Plaintiff/s have/has filed a plaint in this Honourable Court against you the abovenamed Defendant/s

whereof the following is a concise statement Viz :-The Plaintiff therefore prays :

a. That the Defendant be ordered and decreed to specifically perform the said oral Agreement dated 21.12.2017 by executing the Deed of Sale/Agreement of sale in favour of the Plaintiff in respect of Shop No. 21 adm. 2935 sq.ft., H. M. Maharashtra Bakery Kurla Sai Seva Co-operative Housing Society Gurunak Nagar Part 3 Hotel Mogral LG 106-3/3, L.B.S Ghatkopar (W), Mumbai-400086, more particularly described a Exhibit-"A" hereto;

That for the purpose aforesaid the Defendants may be directed to do all such further and other acts and things and execute all such further and other documents as may be necessary to effectually vest the suit property and in favour of the Plaintiff;

That this Hon'ble Court may be pleased to restrain defendants, their servants, agents, or any person or person claiming through the defendants by permanent order and injunction from obstructing interfering and forcibly dispossessing the Plaintiff from the suit premises i.e. Shop No. 21, adm. 2935 sq.ft., H. M. Maharashtra Bakery Kurla Sai Seva Copreative Housing Society Gurunak Nagar Part 3 Hotel Mogral LG 106-3/3, L.B.S. Marg, Ghatkopar (W), Mumbai-400086, without following due process of law;

That pending the hearing and final disposal of this suit, the Defendant by themselves, their servants and/or agents be restrained by an order and injunction of this Hon'ble Court from in any manner, directly or indirectly, transferring and/or disposing of and/or creating mortgage/charge/lease creating any third party right of whatsoever nature in and/or to part with possession of the suit Property at Exhibit-"B" to the plaint;

That Pending the hearing and final disposal of the above suit, this Hon'ble Court may be pleased to restrain defendants, their servants, agents, or any person or person claiming through the defendants by temporary order and injunction from obstructing, interfering and/or forcibly dispossessing the Plaintiff from the suit premises i.e. Shop No. 21, adm 2935 sq.ft., H. M. Maharashtra Bakery Kurla Sai Seva Copreative Housing Society Gurunak Nagar Part 3 Hotel Mogral LG 106-3/3, L.B.S. Marg, Ghatkopar (W), Mumbai-400086, without following due process of

That Pending the hearing and final disposal of the above suit, this Hon'ble Court be pleased to permit the Plaintiff to deposit the balance amount of Rs. 1,88,46,000/- towards the balance consideration amount to show their readiness and willingness and comply the balance part perform of their contract;

Ad-interim reliefs in terms of prayers (d), (e) and (f) above; Costs of the suit:

For such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require.

You are hereby summoned to appear in this Court within 30 days from the date of service of summons, in person, or by an Advocate and able to answer all material questions relating to suit, or who shall be accompanied by some person able to answer all such questions to answer the above named Plaintiff, and as the suit is fixed for the final: disposal, you must produce all your witnesses and you are hereby required to take notice that in default of your appearance, the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiffs case or upon which you intend to rely in support of your case and in particular for the Plaintiff/s the following documents:

Given Under my hand and the seal of this Hon'ble Court Dated this 21st day of June, 2025 Sd/-

Dated this 21st day of June, 2025

For Registrar City Civil Court, Bombay

PATEL ASSOCIATES THROUGH ADVOCATE SAJJAD H. PATEL ALIZAIN S. PATEL Advocate For Plaintiff

Shop No. 4/5, 40 E.M.M. Road, Khadak, Masjid Bunder, Mumbai-400009 Mob: 9820103219

Email: advpatel@rediffmail.com High Court O.S. Reg No. 4130 Advocate Code: I5716

"You are hereby informed that the Free Legal Service from the State Legal Services Authority, High Court Legal Services Committee, District Legal Services Authority and Taluka Legal Services Committee as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services Authority/Committee."

Advocate for Plaintiff/s Signature NOTE: Next date in this Suit is 14/08/2025 Please check the status and next/further date of this Suit on the official website of the City Civil & Sessions

Name of Work

lepairs to the Building No. 255, Urdu school, Dharavi Cross

be accepted. For more information please refer Detail Tender notice.

Road, Dharavi, Mumbai, Cess No. GN-6303 (1)

U pnb

पंजाब नैशनल बैंक punjab national bank

CIRCLE SASTRA CENTRE, MUMBAI CITY:-6th Floor, UBI Building, Sir P.M. Road, Fort, Mumbai-40000, Email:cs6041@pnb.co.in

POSSESSION NOTICE [Rule 8 (1) ossession Notice for Immovable Property in case of one borrower (For Immovable

Whereas The undersigned being the Authorised Officer of the Punjab National Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement o Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 13.04.2023 calling upon the Borrower Mr. Malkit Singh Gill and Mrs. Harjinder Kaur Gill (Borrowers) to repay the amount mentioned in the notice being Rs.30.25.490.35 (Rs. Thirty Lakh Twenty Five Thousand Four Hundred Ninety Paise Thirty Five Only) as on 13.04.2023 with further interest und charges within 60 days from the date of notice/date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this the 17th day of July of the year 2025

The horrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Punjab National Bank for an amount of Rs.30,25,490.35 (Rs. Thirty Lakh Twenty Five Thousand Four Hundred Ninety Paise Thirty Five Only) us on 13.04.2023 with

further interest and charges thereon

The borrower's /guarantor's /mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets. Description of immovable property

Flat No. 705, 7th Floor, 'B' Wing, Vimal Park Phase II, Mohane Road, Shahad Kalyan(West), Distt. Thane-421301.

Date : 17.07.2025 **Authorised Officer Punjab National Bank** Place : Shahad, Kalyan (West)

PEGASUS

PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56, 5th Floor, Free Press House, Nariman Point Mumbai - 400 021. Phone No: 022 - 6188 4700 nail: sys@pegasus-arc.com URL: www.pegasus-arc

PUBLIC NOTICE FOR SALE BY E-AUCTION

Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the below mentioned Borrower(s), Mortgagor(s) and Guarantor(s) that the below described secured asset being immov-able property mortgaged/charged to the Secured Creditor, Pegasus Assets Reconstruction Private imited acting in its capacity as **Trustee of Pegasus Group Thirty Two Trust-I ("Pegasus")** naving been assigned the debts of the below mentioned Borrower along with underlying securies interest by Abhyudaya Co-operative Bank Ltd. vide Assignment Agreement dated **30/06/201**. under the provisions of the SARFAESI Act, 2002, are being sold under the provisions of SARFAE-SI Act and Rules thereunder on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis with all known and unknown liabilities/encumbrances on 12/08/2025.

The Authorized Officer of Pegasus has taken physical possession of the below described secured asset being immovable property ("Schedule Property") on 04/11/2019 under the provisions of the

SARFAESI Act and Rules thereunder. The details of Auction are as follows:

M/s. Daya Builders (Partnership Firm & Borrower) Name of the Borrower(s). Mr. Dhansukh D. Shah (Partner & Guarantor)
Mr. Vijay D. Shah (Partner & Guarantor) Co-Borrower(s) and Guarantor(s): Mr. Kirit D. Shah (Partner & Guarantor) Mr Haresh D Shah (Partner & Guarantor Mr. Kiran D. Shah (Partner & Guarantor) Outstanding Dues for which the secured assets are being sold: Rs.9,77,21,937.50/- (Rupees Nine Crores Seventy-Seven Lakhs Twenty One Thousand Nine Hundred Thirty Seven and Paise Fifty Only) as on 30/04/2014 as per notice under section 13 (2) of SAR-FAESI Act. [Rs.43,14,32,954.99/- (Rupees Forty Three Crores Fourteen Lakhs Thirty Two Thousand Nine Hundred Fifty Four and Paise Ninety Nine Only) as on 14/07/2025] plus interest at the con ractual rate and costs, charges and expenses thereon till the date of Details of Secured Asset Nortgaged by: - M/s. Daya Builders through its Partners All that piece or parcel of land or ground situated lying and being at Village Malad (E), Taluka Borivali in Greater Bombay the Registration Sub-Distric and District of Bombay City Sub-Urban Bearing Survey No. 261 Part o

Village Malad, bearing C.T.S. No. 620/A/1-A/4E, Mumbai - 400 063 dmeasuring area of the Plot about 6,031 sq. mts. Or thereabouts an bounded as follows: On or towards the East - Daya Shreeji Building Or or towards the West - Laxchandi Building On or towards the North Daya Sagar Building On or towards the South – D. P. Road
Security ID- 400007848325 CERSAI ID: Asset ID- 200007838211 Rs. 47.82.48.000/-

Rupees Forty Seven Crores Eighty Two Lakhs Forty Eigh the Secured Asset will no e sold (in Rs.): Thousand Only arnest Money Deposit Rs. 4.78.24.800/-EMD): Rupees Four Crores Seventy Eight Lakhs Twenty Four Thousand Eight Hundred Only) Claims, if any, which have been put forward against Huts / Slum / Encroachment

(i) DRT: Borrower has challenged action of Pegasus under SAR FAESI by way of 2 separate SAs which are pending adjudication dues known to Secured (ii) Arbitration: Arbitration award was passed in favour of Abhyuday lank. The counterclaim filed by Borrower was dismissed. (iii) High Court: Borrower challenged arbitration award in High

Litigations filed before DRT/High Court and or any other tribunal/forur

Court, which was rejected by Single Judge of Hon'ble Bombay High Court. Borrower has challenged the said order before Division Bench of Bombay High Court, which is pending. (iv) Supreme Court: The Supreme Court has permitted Pegasu sell the secured assets in lots which include Schedule Property Status of and usage of reservations on the Schedule Property 4) As per Sanctioned Development Plan - 2034 of Greate stood that the Schedule Property falls under Residential Zone and

Mumbai for Western Suburbs for Ward PN & PS of sheet WS-39 as well as DP Remarks – 2034 for Schedule Property, it is underhas reservation of Social Amenities RSA 2.1 Multipurpose Community Centre as well as affected EP-PS43 towards 9.15m wide DP road. have been appropriately replied by Pegasus.

 Borrower published public notice on 08/11/2023, 26/08/2024 23/10/2024, 21/11/2024, 25/12/2024 and 20/03/2025 alleging various encumbrances on the Schedule Property Prospective buyers should conduct independent due diligence or

all aspects relating to the Schedule Property to its satisfaction, before submitting bid(s), as the sale is on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis with all known and liabilities/ encumbrances

On 25/07/2025 from 3.00 pm till 5.00 p.m. Inspection of Properties: Siddhesh Pawar: 9029687504 Rohan Kadam: 9167981607 P. S. Ravendernath: 9821238369 Contact Person and Phone 11/08/2025 till 5:00 pm Last date for submission of Bid: E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auction-tiger.net) on 12/08/2025 from 11:00 a.m. to 01:00 p.m. Opening: This publication is also a fifteen (15) days' notice to the Borrowers / Co-Borrowers / Guarantors

under Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. or the detailed terms and conditions of the sale, please refer to Secured Creditor's website e. http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html or website https://sarfaesi.auc iontiger.net or contact service provider M/s. E Procurement Technologies Ltd. Auction Tiger Bidder Support Nos: Mo.: +91 9265562821 & 9374519754, Email: mprasad@auctiontiger.net, Mr. Ramprasad Mobile No. +91 8000023297, email upport@auctiontiger.net before submitting any bid.

Date: 19/07/2025

Office of the Executive Engineer, G/N Division, M.B.R. & R. Board, Dadar (East), Mumbai-400014

TENDER NOTICE - 07 (2nd Call)

The Executive Engineer G (North) Divn., Mumbai Building Repairs and Reconstruction Board, invite sealed tender in B-1 form (percentage rates) from eligible contractor's who are registered with

12000/

In case of the rates quoted below the estimated Tender cost, the L1 (1st lowest) bidder should have to submit Additional Performance Security Deposit within 8 days after date of opening tender. If he failed to submit the Additional Performance Security Deposit then L2 (2nd Lowest) bidder will be asked and if he L2 is agree to carry out the work below % than L1 quoted will

Blank tender form shall be issued to eligible & registered contractor with MHADA/ M.C.G.M./ CIDCO/ PWD/ CPWD/ MJP/ MIDC/ BPT/ MES/ Indian Railway or any Govt. / Semi Govt. organisation of appropriate Classes, only on production of original or photo copies (duly attested) of latest valid registration, PAN card, pervious experience of similar nature of work done.

The Contractors who are not registered in M.H.A.D.A. should produce certified copy affidavit duly notarized that they are not black listed in Government or Semi. Government organisation

Earnest money, deposit shall be paid in the form of short terms deposit receipt for the period of the one year issued by the nationalised/schedule bank and endorsed in the name of Chie

The Blank Tender will be issued by the Executive Engineer G/N Divn., M. B. R. & R. Board, Sonawala Building, Gr. Floor, 8, S. A. Palav Marg, Shidewadi, Dadar (E), Mumbai-014. The tender will be received in the same office, as per column No. 8. Sealed tender will be opened on the last date as per column No. 8, if possible at 4.00 p.m. in the office of the Ex. Engineer G/N Divn.

Amount put | Earnest | Security Deposit | Cost of Blank | Date of issue of blank

Tender

(including

590/-

MHADA/M.C.G.M./CIDCO/PWD/MJP/MIDC/BPT/MES/Indian Railway or any Govt./Semi Govt. organisation of appropriate Classes as shown in column No. 10 for works as under

Copy of Affidavit regarding completeness, correctness and truthfulness of documents submitted on Rs. 500/- Stamp paper before Executive Magistrate/Notary

It is necessary that, a contractor shall have a Civil Engineer having minimum five years experience similar type work and other supervising officer.

MUMBAI BUILDING REPAIRS AND RECONSTRUCTION BOARD

(A MHADA UNIT)

to Tender

the property and any othe

reditor and value

AUTHORISED OFFICER Pegasus Assets Reconstru (Trustee of Pegasus Group Thirty-Two Trust-I)

CORRIGENDUM AND NOTICE OF AUCTION CANCELLATION

PICICI Home Finance

Corporate Office: ICICI Home Finance Company Limited ICICI HFC Tower, Andheri - Kurla Road, Andheri (East), Mumbai- 400059, India

Branch Office: ICICI Home Finance Co. Ltd., HFC Tower, Andheri Kurla Road, J.B. Nagar, Andheri(E), Mumbai- 400059.,

Refer to the advertisement published in Maharashtra Notice for Sale of Immovable Property by ICICI HFC, on 08th July 2025, under the Borrower's Name Sunil Govindram Khanna, LAN: NHMUM00000729574 n Free Press (Eng.) & Navshakti (Mar.) is scheduled to be conducted o 24th July, 2025. The Auction of the secured Asset is hereby cancelled. Kindly be noted that the other contents in referred notice dated 08th July 2025 will remain in force and unchanged.

Date : July 19, 2025 Place: Maharashtra

2025'

Authorized Officer, "ICICI Home Finance Company Limited" CIN Number:- U65922MH1999PLC120106

Government of Jharkhand DEPARTMENT OF AGRICULTURE, ANIMAL HUSBANDRY & CO-OPERATIVE (ANIMAL HUSBANDRY DIVISION) Jharkhand, Ranchi

"Corrigendum'

This is with the reference to e-Tender notice-01/2025-26 published by Advertisement PR. No.-357505 Date 17-07-2025 for Selection of Livestock & Poultry Insurance Intermediaries to provide Technical & Operational Support through Nationalized Insurance Company under Mukhyamantri Pashudhan Vikash Yojna (MMPVY). The particulars Sl. no. 5 of the part-A of said tender has been mentioned as below:-

"Download of Tender document will start from 26-07-2025" In this context, Corrigendum is being issued for rectification regarding download of tender document as under:-

"Download of Tender document will start from 19-07

Other context will remain same.

Director,

Directorate of Animal Husbandry,

Jharkhand, Ranchi-834003 PR 357628 Animal Husbandry (25-26)_D

Office of the Charity Commissioner, Gujarat State, Ahmedabad. Public Notice regarding sale of immovable property Application No.: 36/24/2025

The Trustees of Bochasanwasi Shri Aksharpurushottam Swaminarayan Sanstha Nonghani No.: A/2500/Ahmedabad Trust have filed an application under Section-36 of th Sujarat Public Trust Act, 1950, seeking permission for the sale of immovable propert before the Charity Commissioner, Gujarat State, Ahmedabad. The application is No 36/24/2025

Description of the immovable property:

ı	No	Property location	Property type	Property surveyor	Area	Upset price		
	1.	"Pramukh Palace", Flat No. 306, 3rd Floor, Behind Don Bosco School, Near M.H.B. Colony Post Office, Link Road, Borivali (West), Mumbai-400091	flat	CTS No. 249/B and 250, Survey No. 35 and 36, Portion No. 1 and 6	490 sq. ft. or 45.52 sq. m.	Rs.95,00,000/- (Rs. 95 lakhs in figures)		
ı	Th	The property described above is in the possession and occupation of the Trust. The said						

or opporty described above is in the possession and occupation of the flux. The salid property is to be sold in its present condition at or above the upset price shown against the said property, subject to any provisions of the prevailing law applicable to the said condition

representations against the sale of the above property, they should send their writte objections along with necessary supporting evidence and affidavit in two copies on registered post office cover with the wording "Objection Application" on application no 36/24/2025 to this office on or before 19/08/2025. Also, suggestions or representation received effort the object and sufficiently also people and continued to the control of the contr eceived after the above deadline will not be considered.

epresentations must be present in this office on the said date and time.

Anyone interested in purchasing the above property in its present condition should deposi 50 (fifty) percent of the offer amount in a demand draft pay order of a nationalized o scheduled bank in the name of the trust (drawn latest by 14/08/2025) and a photocopy or the offeror's PAN card in a sealed cover along with the original offer and the original demand draft, in the registered post office address of the trust and a copy of the offer and demand draft, to the Charity Commissioner, Office of the Charity Commissioner, Gujara State, 3rd Floor, Bahumali Bhawan-2, Near Gurukul, Vastrapur, Ahmedabad-380052, i the registered post office address, with the application number: 36/24/2025, on the cove t should be sent to the address mentioned below on or before 19/08/2025. The sale will be processed upon receipt of the offer.

Conditions for placing a demand:-

Every offeror must send a copy of the PAN card of the name in whose name he has offered along with his offer. An offer without a PAN card will be automatically rejected.

scheduled cooperative bank will not be considered valid and an offer (demand other than a demand draft and an offer received after the expiry of the period will no be accepted or considered valid. An offer made by an offeror less than the upset price will be automatically rejecte

and his earnest money will be automatically forfeited.

To verify the demand for the property and other necessary matters, the trustee will have to be contacted at the address of the trust mentioned below. The demander will be responsible for verifying and clarifying all the necessary information about with property as well as the actual location of the property. No objection or dispute will be raised in this regard later.

the purchase of the property.

unwillingness to purchase the property, the deposit amount shall be liable to be If more than one offer is received for the property, after opening the offers, the (7)

ioner shall have the unlin offerors, if necessary, in the larger interest of the Trust.

and the sale document shall be executed within the time limit specified in the

for any reason. 10) No permission will be given to sell the property in the name other than the one

(11) If the offer is submitted in the name of a partner firm or company association, the

official documents in this regard must be enclosed with the offer

five days from the date of the bid. Address to send offer and original demand draft | Address to send a copy of objections and offe

Shri Ritesh Jagdishbhai Gadhiya, Joint Secretary Bochasanwasi Shri Aksharpurushottam Swaminarayan Sanstha, Address. BAPS Swaminarayan Mandir, Shahibaug Road, Ahmedabad-380004...

Charity Commissioner, Office of the Charity Commissioner, Gujarat State, 3rd Floor, Bahumali Bhavan-II, Near Gurukul Vastrapur Ahmedabad-380052.

Prepared by

Arpan A. Patel Bench Clerk

receipt of sealed

Dt. 29.07.2025 to

Dt. 30.07.2025 10.30

A.M. to 1.00 P.M.

म्हाडा

completion

of work

monsoon

MHADA

(R.V. Vyas) Charity Commissioner, Gujarat State, Ahmedabad



मराढी मनाचा

Date: July 19, 2025 Place: Mumbai

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम बेलापूर भवन, ८ वा मजला, सेक्टर-११, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४

स्थापत्य विभाग

ई-निविदा सूचना

निविदा क्र. नमुंमपा/परि/का.अ(स्था)/१४/२०२५-२६

विषय :- नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या आसुडगांव आगार व कळंबोली, बेलापूर येथील बस स्थानकांची आणि पनवेल ते बेलापूर या क्षेत्रातील बसनियंत्रण कक्षांची वार्षिक दुरुस्ती व देखभाल करणे. (२०२५-२६)

सदर बाबतची सविस्तर माहिती नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या मुख्यालयाच्या प्रसिध्दी फलकावर तसेच संकेतस्थळ https://nmmc.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

(योगेश कडुसकर)

Registration Certificate under GST is Compulsory.
Tender amount shall be deposit to Account of CAO/MBRRB in Bank of Maharashtra A/c No. 60322040281 and receipt of same shall be attach with application 13.

Right to reject anv one or all tender are reserved by the competent Authority.

The experience of the subcontractor and tools and plants owned by him will not be considered.

Tender called is based on prevailing SSR Rate. GST will be paid as per Government order issued time to time.

Follow us: @mhadaofficial G @ @ @ O

Dt. 28.07.2025

10.30 A.M. to 1.00 P.M.

Executive Engineer/G-North Division

may contact CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800 21 09911. Members holding shares in electronic form and who have not updated their email ids or KYC details a requested to register/update the details in their demat account, as per the process advised by their Depository Participant. Members holding shares in physical form who have not updated their email ids

National Stock Exchange of India Limited.

www.navshakti.co.in

अंदाजपत्रकीय रक्कम रु. १९,९८,६१२/- (+१८%GST)

सही/-

जा.क्र.नमुमपा/परि/प्रशा/६८९/२०२५ परिवहन व्यवस्थापक नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम

MHADA - Leading Housing Authority in the Nation

Accounts Officer, M.B.R. & R. Board, Mumbai.

Bids from joint venture are not acceptable

Therefore, it is to inform the public that if any interested party has any suggestions

The hearing of the suggestions or representations received by this office has bee scheduled on 20/08/2025 at 12:00 noon. Therefore, those submitting suggestions of

An offer made with a demand draft or pay order of a cooperative bank other than a

The purchaser shall bear all the expenses of the documents and other incidentals of

If the offeror accepted on the basis of the permission order later expresses h

If necessary, the Charity Commissioner, Gujarat State, Ahmedabad shall have the power to call for fresh offers and to approve or reject any offer and the sale shall be approved subject to such conditions as he may declare. The remaining consideration out of the amount specified in the permission order for the sale of the property shall be paid in full to the Trust within four months from the date of approval

The Charity Commissioner may issue a fresh public notice if he deems it necessar

submitting the offer.

(12) The offeror whose highest bid is declared will have to pay 50 (fifty) percent of the difference between his offer and the highest bid to the Trust by demand draft within

Given under my hand and seal this 15th day of July, 2025



हनुमान चौक, एल. टी. रोड, मुलुंड पूर्व, मुंबई-४००८१. द्र- ०२२-२१६३३३९४, २१६३०६९५ ईमेल: Mulunde.navimumbai@Bankofindia.co.in

तारण ठेवलेल्या सोन्याचे दागिने/नाण्यांच्या सार्वजनिक लिलावासाठी सूचना

खालील सवर्ण कर्ज कर्जदार, त्यांचे कायदेशीर वारस, सोन्याचे दागिने/दागिने /नाणी व्यवसायात गंतलेल्य व्यक्ती आणि सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आणून देण्यात येते की बँकेने वारंवार आठवण करून देऊनही खालील कर्जदार बँकेला त्यांची थकबाकी परत करत नाहीत.

सचना येथे प्रकाशित केली जाते की. जर त्यांनी ०२-०८-२०२५ पर्यंत त्यांचे सर्व थकबाकी त्यांच्य ... संबंधित सुवर्ण कर्ज खात्यात (अपडेट केलेले व्याज आणि सर्व खर्च शुल्क/खर्चासह) जमा केले नाहीत, तर अधोस्वाक्षरी करणारे ''जे आहे काही आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे '' आणि ''विना अवलंब'' तत्वावर सोन्याच्या दागिन्यांचा ऑनलाइन लिलाव करतील. लिलाव ०५-०८-२०२५ रोजी दु. १२.०० ते २.०० वाजेपर्यंत : i https://egold. auctiontiger.net on द्वारे ऑनलाइन केला जाईल. यासाठी, संबंधित कर्जदारांना झालेल्या कोणत्याही गैरसोयीसाठी किंवा नुकसानीसाठी बँक जबाबदा राहणार नाही आणि या संदर्भात कोणत्याही कर्जदाराकडून कोणतेही आरोप किंवा निवेदने विचारात घेतली

बोलीत भाग घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी दिलेल्या वेळेपूर्वी/तारखेपूर्वी खाली दिलेल्या खाते क्रमांकावर रु.७०,०००/- (रुपये सत्तर हजार मात्र) बयाणा रक्कम जमा करावी. अंतिम बोलीमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींनी ४८ तासांच्या आत संपूर्ण रक्कम बँकेत जमा करावी. अन्यथा बँकेत जमा केलेले त्याची बयाणा रक्कम जप्त केली जाईल. जर बोलीची किंमत कमी किंवा अपुरी आढळली तर कोणतेही कारण न देता लिलाव रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे आहे. शिवाय, गरज पडल्यास, वरील नियोजित लिलावाची तारीख. वेळ किंवा ठिकाण बदलण्याचा किंवा कोणत्याही कारणाशिवाय रह करण्याचा अधिकार बँकेकडे

कर्जदाराचे	सोन्याचे ढोबळ	इसारा अनामत	निरिक्षणाची
नाव	वजन आणि	रक्क्मेकरिता खाते क्रमांक	तारीख आणि
	निव्वळ वजन	आणि आयएफएससी कोड	ईएमडी
हितेश बुधिया भानुशाली आणि कविता दिलीप	२१०.७९० ग्रॅम आणि	००५०९०२००००००३३ आयएफएससी:	०४.०८.२०२५ रक्कम-
भानुशाली	१९७.१६० ग्रॅम	बीकेआयडी००००५०	₹. ७०,०००/-
ठिकाण : मुलुंड दिनांक : १७-०७-२०२५			माला लातम्भागस
दिनाक : १७-०७-१०१५			मुख्य व्यवस्थापक

गोरेगाव, दिंडोशी येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयात

वाणिज्यिक वाद क्र. २०७ सन २०२३ वाद सादर रोजी : ३१.०१.२०२३ वाद दाखल रोजी: १०.२.२०२३ वाणिज्यिक न्यायालये, वाणिज्यिक विभाग आणि उच्च न्यायालय अधिनियम, २०१५ चा वाणिज्यिक अपीलेट विभाग, दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या कलम ६ अंतर्गत वाणिज्यिक विवादाशी संबंधित वादातील समस्यांच्या तडजोडीसाठी समन्स. बँक ऑफ इंडिया, बँकिंग कंपनीज् (ॲक्विझिशन ॲण्ड टान्सफर ऑफ अंडरटेकिंग्ज) ॲक्ट V सन १९७० अंतर्गत स्थापित निगम मंडळ. जिचे मख्यालय आहे स्टार हाऊस, सी-५, जी-ब्लॉक,

रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई ४०००५६. द्वारा तिचे घटीत कुळमुखत्यार श्री. भानु कुमार देव, वादींचे मुख्य व्यवस्थापक. विरुद्ध **१. मे. गोपाळ कृष्ण ट्रॅव्हल्स** प्रोप्रायटरशीप कन्सर्न, ज्याचा पत्ता येथे खोली क्र. ३, चाळ क्र. १३,

मंबई-४०००५१

मे. गोपाळ कृष्ण ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर, वय-माहित नाही, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता येथे खोली क्र. ३, चाळ क्र. १३, जय माहार्दे रहिवासी सेवा संघ, संत ज्ञानेश्वर नगर, वांद्रे (पूर्व), मंबई-४०००५१. आणि येथे सुध्दा

गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. ३. श्री. विजयनाथ जगदंबा प्रसाद शुक्ला

खार (पूर्व), मुंबई- ४०००५१. **सूचना घ्यावी की,** सदर सन्माननीय न्यायलाय खालील अनुतोषांसाठी वरील नावाच्या वादींद्वारे

वादी त्यामुळे विनंती क्रतात: की, वादासाठी **निशाणी ''के''** येथील वादींच्या दाव्याच्या तपशिलाप्रमाणे वाद दाखल केल्या तारखेपासून प्रदानाच्या आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत द. सा. २% व्याजासह एकत्रित मुद्दत कर्ज (कार) खाते क्र. ००५८७२३१०००००५५ अंतर्गत थकीत

रु. १६,६७,९०३.९८ (रुपये सोळा लाख सदसष्ट हजार नऊशे तीन आणि पैसे अठ्ठ्याण्ण मात्र) ची रक्कम एसआरटीओ लोन स्कीम अंतर्गत सदर कर्जातंर्गत संयुक्तपणे आणि वेगवेगळे वादींना प्रदान करण्याचे आदेश आणि हुकूम प्रतिवादींना द्यावेत : (बी) की, असे घोषित करण्यात यावे की, वरील सदर कर्जाच्या संदर्भाती वादींच्या थकबाकीची

की. वादाची सनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, कोर्ट रिसीव्हर किंवा (डी)

की. वादाची सनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, प्रतिवादींना स्वतःला

अनतोष मंजर करावेत.

(जी) खटल्याचे स्वरुप आणि परिस्थितीनुरुप आवश्यक अशा अन्य आणि पढील अनतोषांसाठी.

सदर दिनांक १२ जून, २०२५

वादींसाठी वकील

३११, वर्मा चेंबर, ३रा मजला, ११, होमजी स्ट्रीट,

१) मे. गोपाळ कृष्ण ट्वहल्स.

२) श्री. संजीव कमार शक्ला

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१, आणि तिची विलेपार्ले शाखा आहे, ३७७, स्मित किरण बिल्डिंग, एस.व्ही.वादी

जय माहार्दे रहिवासी सेवा संघ, संत ज्ञानेश्वर नगर, वांद्रे (पूर्व),

२. श्री. संजय कुमार शुक्ला

खोली क्र. २, एस. एन. तिवारी चाळ क्र. २, वीट भट्टी,

वय-माहित नाही, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता खोली क्र. ७, रमाशंकर तिवारी चाळ, सिध्दार्थ नगर,

०१.०८.२०२५ रोजी स. ११.०० वा. न्यायालय खोली क्र. ०२ मधील पीठासिन सन्मा न्यायाधीश श्री. एम. मोहिद्दीन एम.ए. यांच्यासमोर प्रचालित होणार आहे.

दंडात्मक व्याज अधिक मासिक आधारे द.सा. ११.३०% दराने त्यावरील

परतफेड नोंदणी क्र. एमएच-०२-सीआर-२९९९ धारक चारचाकी (कार) टोयोटा इनोवा च्या वैधरित्या आणि अस्तित्वात असलेल्या तारणाने रितसर सरक्षित केली आहे.

की, प्रतिवादींच्या मालकीची सदर तारण नोंदणी क्र. क्र. एमएच-०२-सीआर-२९९९ धारक चारचाकी (कार) मारुती सुझुकी डिझायर टूर एलडीआय ह्या नामदार न्यायालयाच्या आदेश आणि निर्देशांनुसार व त्यांच्याकडू न विकण्यात यावी आणि त्याची निव्वळ विक्री रक्कम वादींना किंवा वरील प्रार्थना (ए) मध्ये दावा केलेल्या थकबाकीला चकती करण्यासाठी हवाली करण्यात यावी.

अन्य कोणत्याही योग्य व सक्षम व्यक्तीची तारणाची विक्री करून आणि त्याची निव्वळ विक्री रक्कम वादींकडे किंवा येथील दावा केलेल्या त्यांच्या थकबाकीच्या समाधानासाठी हवाली करण्याच्या अधिकारासह दिवाणी प्रक्रिया संहिता. १९०८ च्या आदेश XL नियम १ अन्वये सर्व अधिकारानिशी तारण नोंदणी क्र. क्र. एमएच-०२-सीआर-२९९९ धारक चारचाकी (कार) मारुती सुझुकी डिझायर टूर एलडीआय चे प्रापक म्हणून नियुक्ती करावी.

किंवा त्यांचे नोकर, एजंटस किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीस ह्या नामदार न्यायालयाच्य एका आदेश आणि मनाई हुकूमाने कोणत्याही प्रकारे नोंदणी क्र. क्र. एमएच-०२-सीआर-२९९९ धारक चारचाकी (कार) मारुती सुझुकी डिझायर टूर एलडीआय च्या संबंधात हस्तांतरण करण्यास किंवा निकाली काढण्यास किंवा त्रयस्थ पक्षकारांचे अधिकार बनवण्यास मज्जाव करावा

(एफ) की, वादींना वरील प्रार्थना (डी) आणि (ई) च्या बाबतीत अंतरिम आणि अंतरिमकालीन

(एच) वादाच्या खर्चांसाठी

प्रबंधक नगर दिवाणी न्यायालय, मंबई

सीलर अनंत बी. शिंदे ॲण्ड कं.

फोर्ट, मुंबई-४०० ००१ प्रति.

३) श्री. विजयनाथ जगदंबा प्रसाद

हे फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या लिकिडेटरने २८/०६/२०२५ रोजी बिझनेस स्टैंडर्ड (इंग्रजी-ऑल इंडिय

एडिडम) या बुत्तपत्रात प्रकाशित केलेल्या विक्री सुकोचा संदर्भ आहे. सदर लिलाव सुकाबत फ्राक्शित केलेल्या विक्री सुकोचा संदर्भ आहे. सदर लिलाव सुका क्लांक एक मध्ये एकूण ४ नैसर्गिक हित्याचे तुकडे आहेत ज्यापैकी १-ॲशर मॉडिकाइड डायमंड वजन अनवधानाने चुकू नमूद केले गेले होते म्हणजेच (५.६२० कोटी) परंतु ते (८.०४० कोटी) आहे. हे गुद्धीपत्रक हे सुचित कप्ण्यासाठी आहे की नैसर्गिक हित्यांचे योग्य वजन ८.०८ केटि म्हणून वाचले जात. सुधारित लिलाव दस्तपेयजासाठी कृपया बैंकनेट लिलाव प्लंटफॉर्मेला भेट डा (https://ibbi.baanknet.com/eauction-ibbi/home

सही / – संतान् टी. फायस्टार डायमंड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या बाबतीत लिक्किडेट आयबीबीआय नोंदणी क्रमांक: आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००३६०/२०१७-२०१८/११०५/ ईमेल: liquidator.firestardiamond@aaainsolvency.com. assetsale1@aaain मोबाइल: ८८००८६५२८४ (श्री. वसीम) /श्री. वैभव मोहनोत (०२२-४२६६७३९४ ठेकाण: मुंबई

कब्जा सूचना

ज्याअर्थी, सिक्युरटायझेशन ॲण्ड रिक्न्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) (''सदर अधिनियम'') आणि सदर अधिनियमाच्या कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (''सदर नियम'') च्या नियम ३ अन्वये सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड स्वतःसाठी व बँकांच्या संघटना म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (आता एडलवाईस एआरसी) आणि) बँक ऑफ महाराष्ट्र (यापुढे ''तारण धनको'' म्हणून संदर्भित) च्या वतीने १८ ऑक्टोबर, २०१३ दिनांकित मागणी सूचना जारी करून कर्जदार म्हणजेच अमर रेमेडीज लिमिटेड (परिसमापनातील), संचालक म्हणजेच (१) श्रीम. प्रतिमा पी. शाह, (२) श्री. सागर शाह, (३.) श्री. प्रविण नानालाल शाह, (४) कु. नताशा सागर शाह, (५) श्री. राजीव मुकुंदराव चिटणीस, (६) श्री. युसुफ इक्बाल युसुफ, (७) श्री, दिलीप सोभागमल मेहता, (८) श्री. ज्योतीरमय प्रकाश वर्मा, (९) श्रीम. प्रीती ए. पटेल, (१०) श्री. गौरव महिंद्र दोशी, (११) कु. प्रीती बलवंतराय देसाई, हमीदार म्हणजेच (१) श्री. सागर शाह, (२) श्रीम. प्रतिमाबेन पी. शाह आणि (३.) कु. नताशा सागर शाह व गहाणवटदार श्री. सागर शाह यांना मागणी सूचनेमधील नमूट एकण रक्कम ३० सप्टेंबर, २०१३ रोजी प्रमाणे रु. २८७.६६.१०.६२८.९१ (रुपये दोनशे सत्त्याऐंशी कोटी सहासष्ट लाख दहा हजार सहाशे अञ्चावीस आणि एक्याण्णव पैसे मात्र) सह ०१-१०-२०१३ पासून देय/देयाच्या वसुली पर्यंत त्यावरील कंत्राटी दराने व्याज आणि इतर प्रभार ही रक्कम सदर मागणी सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परतफेड करण्यास सांगितले होते. आणि ज्याअर्थी त्यानंतर **सारस्वत को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड** यांनी २१ मार्च, २०२४ रोजीच्या अभिहस्तांकन करारान्वये वरील कर्जाशी संबंधित सर्व हक्क, मालकी हक्क, हितसंबंद व फायदे

कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांनी **सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडून** घेतलेल्या कर्जसुविधेपासून प्राप्त झालेल्या व त्या अंतर्गत गहाण ठेवलेली मालमत्ता ही सिक्यिरिटी रिसिप्ट च्या धारकांच्या फायद्याकरिता आर्सिल २०२४सी-००७-ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणून तिच्या क्षमतेत कार्यरत ॲसेट रिक्न्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड कडे हस्तांतरित केले आहेत

त्या अनुषंगाने, सदर हस्तांतराच्या परिणामी, आता सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड च्या जार्ग आर्सिल आली आहे आणि कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांच्याविरुद्ध सर्व प्रकारच्या कायदेशीर कारवाई सुरू ठेवण्याचा व त्यांच्याकडून कर्जाच्या दस्तऐवजांखालील हक्कांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आर्सिल ला प्राप्त झाला आहे, यामध्ये हमी अंमलबजावणी आणि तारण

कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांनी वरील थकबाकी रक्कम तारण धनकोंना परत न केल्यामुळे, खाली नमूद केलेल्या स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्यात आलेला आहे. ही सामान्य सूचन कर्जेदार/हमीदार/गहाणवटदार तसेच सर्वसामान्य जनतेस दिली जाते की. अधोस्वाक्षरीकार. आर्सिल च्या प्राधिकत अधिकाऱ्याने तारण हितसंबंध अधिनियम, २००२ मधील कलम १३(४) व नियम ८ नुसार ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' या तत्वावर खाली नमूद दिनांकास

मागणी सूचना

आर्सिल (सारस्वत को-

ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड) रु.

९१,५७,२६,८६५.५८ (रुपये

एक्क्याण्णव कोटी सत्तावन्न लाख

सव्वीस हजार आठशे पासष्ट आणि

अठ्ठावन्न पैसे मात्र)

एडलवाईस एआरसी (स्टेट बँक

ऑफ इंडिया) रु.

१,७४,२७,०१,३६०.५१ (रुपये एकशे चौऱ्याहत्तर कोटी सत्तावीस

लाख एक हजार तीनशे साठ आणि

एकावन्न पैसे मात्र)

बँक ऑफ महाराष्ट्र रु.

२१,८१,८२,४०२.८२ (रुपये

एकवीस कोटी एक्याऐंशी लाख

ब्याऐंशी हजार चारशे दोन आणि

कब्जा तारीख

94.00.7074

स्थावर मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे.
कर्जदार आणि हमीदाराचे नाव
कर्जदार: अमर रेमेडीज
पत्ता: ब्लॉक क्र. ३, २रा मजला, साने
गुरुजी प्रिमायसेस, ३८६, एस. व्ही.
सावरकर मार्ग, सिद्धिविनायक
मंदिरासमोर, प्रभादेवी, मुंबई -
४०००२५, तसेच येथे: ३७५/१४, हिल
इंडस्ट्रियल इस्टेट, काचीगाम, झरी रोड,
दमण व दीव (केंद्रीय प्रदेश) -
३९६२१०, तसेच येथे: जिमनीचा प्लॉट
क्र.एलएच क्र. सर्व्हे क्र. १६८/३१,
१६८/३२, १६८/४१, १६८/४२,
दाभेल इंडस्ट्रियल को-ऑप. सोसायटी
लि., गाव दाभेल, दमण, यू.टी
३९६२१९, तसेच येथे: प्लॉट क्र.
१०५१-१/२, द्विन इंडस्ट्रियल् इस्टेट,
मौजा सेंट्रल होप टाउन, सेलाकुई,
डेहराडून - २४८ ००१, तसेच येथे:
७४/१, ७४/३, ७४/४, ८५/१-ए,
रिंगवाडा, नानी दमण दाभेल, दमण
गहाणवटदार: श्री. सागर शाह
हमीदार:१. श्री सागर पी. शाह
२. श्रीम. प्रतिमाबेन पी. शाह
३. क. नताणा सागर णाह

ब्याऐंशी पैसे मात्र) ३०.०९.२०१३ रोजी प्रमाणे सह ०१.१०.२०१३ पासून करारातील व्याजासह व इतर पूरक खर्च, शुल्क, व इ. सह. सूचना दिनांक: १८ ऑक्टोबर, २०१३ मिळकतीचे वर्णन: फ्लॅट क्र. १२०१, १२व्या मजल्यावर, "टायटन" या नावाने ओळखल्या जाणाऱ्य इमारतीमध्ये, दुभाष लेन, आशिष बिल्डिंगजवळ, नेपियन्सी रोड, मलाबार हिल रोड, मुंबई येथे स्थित सदर मालमत्ता श्री सागर शाह यांच्या मालकीची असून पुढे तिचा ''स्थावर मालमत्ता'' असा उल्लेख

विशेषतः कर्जदार/हमीदार/गहाणवटदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, आर्सिल कडे नमृद केलेल्या स्थावर मालमत्तेचा कायदेशीर ताबा आहे आणि सरफेसी कायदा, २००२ च्या कलम १३(१३) अंतर्गत, कर्जदार/हमीदार/गहाणवटदार किंवा कोणतीही त्यासंबंधित व्यक्ती, सदर सूचना मिळाल्यानंतर **उपरोक्त तारण धनकोच्या** पूर्व लेखी संमतीशिवाय स्थावर मालमत्तेचे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा व्यवहार/विलगीकरण करणार नाही आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित कोणत्याही व्यवहारावर वर नमूद केलेल्या रक्कम सह उपरोक्त रक्कमेवर कंत्राटी दराने भविष्यातील व्याज सह आनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. या रक्कमेकरिता **उपरोक्त तारण**

धनकोंच्या प्रभाराच्या अधीन असेल १५.०७.२०२५ रोजीस तारण धनकोंचा तपशील आणि त्याचे संबंधित देय

अ.	तारण धनकोचे	१५.०७.२०२५ रोजीस देय रक्रम
क्र.	नाव	
?	आर्सिल	रु. २१२,०९,२६,५८१/- (रुपये दोनशे बारा कोटी नऊ लाख पंचवीस हजार पाचशे एक्याऐंशी मात्र) तसेच भविष्यातील व्याज, खर्च आणि इतर अनुष्रीगक रक्कमेसह.
?	एडलवैस एआरसी	रु. ८२०,०१,४६,९६५/- (रुपये आठशे वीस कोटी एक लाख सेहेचाळीस हजार नऊशे पासष्ट मात्र) तसेच भविष्यातील व्याज, खर्च आणि इतर अनुषंगिक रक्कमेसह.
W	बँक ऑफ महाराष्ट्र	रु. १०५,३६,७७,५४९/ – (रुपये एकशे पाच कोटी छत्तीस लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे एकोणपन्नास मात्र) तसेच भविष्यातील व्याज, खर्च आणि इतर अनुष्रीगक रक्कमेसह.
	एकूण	रु. ११३७,४७,५१,०९५/ - (रुपये अकराशे सदतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकावन्न हजार पंच्याण्णव मात्र) तसेच भविष्यातील व्याज, खर्च आणि इतर अनुषंगिक रक्कमेसह.

वरील नमद केलेल्या स्थावर मालमत्तेची विमोचन करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, सदर अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदी अंतर्गत कर्जदार/हमीदार/गहाणवटदारांचे

ठिकाणः मंबर्ड दिनांक: १९.०७.२०२५

प्राधिकृत अधिकारी असेट रिकन्स्टक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. सीआयएन क्र.: यु६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४ वेबसाईट: www.arcil.co.in

नोंदणीकृत कार्यालयः दी रुबी, १०वा मजला, २९ सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम)

दिनांक: १९.०७.२०२५

ठिकाण: नाशिक

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

कॉर्पोरेट कार्यालय / मुख्य कार्यालय : जीआयसीएचएफएल, नॅशनल इन्श्युग्न्स बिल्डिंग, ६वा मजला, जे. टी. रोड, ऑस्टोरिया हॉटेल समोर, चर्चगेट, मुंबई – ४०० ०२०, द्र.: (०२२) २२८५ १७६५/६६/६७ ईमेल: corporate@gichf.com वेबसाईट: www.gichfindia.com नाशिक कार्यालय पत्ता: ३-बी, निवास प्लाझा, तळ मजला, तिबेटियन मार्केट समोर, शरणपूर-त्र्यंबक लिंक रोड, नाशिक-४२२००५. टेलि.क्र. (०२५३) २२३२१०१/२२३२२०१ ईमेल: nashik@gichfindia.com

मागणी सूचना

(सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) च्या अनुषंगाने) **जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. (जीआयसीएचएफएल) ने** खालील कर्जदारांना **जीआयसीएचएफएल** च्या नावे समन्यायी गहाण बनवून निवासी जागांच्या खरेदीसाठी गृह कर्ज मंजूर केले कर्जा(र्जा) ची परतफेड अनियमित आहे आणि नॅशनल हाऊसिंग बँकेच्या मार्गदर्शक तत्वे आणि निर्देशानुसार खात्यांचे वर्गीकरण अखेरीस नॉन परफॉर्मिंग ॲसेट असे करण्यात आले

वर्णन केलेल्या एकण थकबाकी रकमेची परतफेड करण्यास सांगितले होते. कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा जाहिररित्या सदर एकुण थकीत रक्कम अधिक आजतागायत उपार्जित आकार व व्याज यांचे प्रदान ह्या सुचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगण्यात येते. कसूर केल्यास जीआयसीएचएफएलकडून सदर मिळकती(तीं)चा **कब्जा** घेऊन त्या निकाली काढून थकबाकी येणे रकमेप्रती ती रक्कम समायोजित करण्याकरिता बेणेण्त्याही किंवा सर्व कायदेशीर अधिकारांच अवलंब करण्यात येईल. कर्जदारांना मिळकती(तीं) च्या मालकीवर त्रयस्थ पक्षकारांचे अधिकार बनवण्यास किंवा अन्य संक्रमण करण्यास देखील मज्जाव करण्यात येत आहे.

जीआयसीएचएफएलने म्हणूनच सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गतच्या त्यांच्या अधिकारांना आवाहन करून सदर मागणी सूचने(नां) च्या तारखेपासून **६० दिवसांत** कर्जदारांना त्यात

अ. क्र.	फाईल क्र./कर्जदार आणि सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव/फाईल क्र./शाखा	गहाण मिळकतीचा पत्ता	*मागणी सूचना नुसार एकूण थकबाकी (रु. मध्ये)	मागणी सूचना पाठवण्याची तारीख
8	एमएच०४५०६१ ०००१ ६५१ / केवलबाई नितीन पाटील आणि नितीन राजाराम पाटील	गट क्रमांकः २३४/बी, इमारतीचे नावः श्री लक्ष्मी नारायण सुंदरम अपार्टमेंट, घर क्रमांकः फ्लॉट क्रमांक ०६, मजला क्रमांकः पिहला मजला, रस्त्याचे नावः दिंडोरी रोड, रस्ता क्रमांकः एनए, सेक्टर वॉर्ड क्रमांकः एनए, लॅडमार्कः आकाश पेट्रोल पंपाच्या मागे, गावः म्हसरुळ शिवार, स्थानः म्हसरुळ, तालुकाः नाशिक, राज्यः महाराष्ट्र, पिन कोडः ४२२००४, पोलिस स्टेशनः पंचवटी, उत्तरेकडेः फ्लॉट क्रमांक ०९, दक्षिणकडेः फ्लॉट क्रमांक ०७, पूर्वेकडेः फ्लॉट क्रमांक ०५, पश्चिमेकडेः सीमांत जागा	रु. १३२१९१७/-	०९-०७-२०२५
?	एमएच०४५०६१ ०००१ ७९३ / नंदकुमार उत्तम बोरसे आणि उर्मिला उत्तम बोरसे	गट क्रमांकः २०४/११/५, इमारतीचे नावः श्रीकृष्ण अपार्टमेंट, घर क्रमांकः १०, मजला क्रमांकः तिसरा फर्स्ट, प्लॉट क्रमांकः ०५, रस्त्याचे नावः मेरी रासबिहारी लिंक रोड, सेक्टर वॉर्ड क्रमांकः साई नगर, लॅडमार्कः साखळे हॉस्पिटल जवळ, गावः म्हसरुळ शिवार, स्थानः म्हसरुळ, तालुकाः नाशिक, राज्यः महाराष्ट्र, पिन कोडः ४२२००४. उत्तरेकडूनः साइड मार्जिन, दक्षिणकडूनः साइड मार्जिन, आणि ६ मीटर कॉलनी रोड, पूर्वकडूनः साइड मार्जिन, पश्चिमकडूनः जिना	रु. ८२६२६४/-	०९-०७-२०२५
¥	एमएच०४५०६१०००१८४१ / सतीश जनार्दन जाधव आणि सुनिता सतीश जाधव	गट क्रमांकः ५३/१ +२अ, इमारतीचे नावः जाजूस ड्रीम कॉम्प्लेक्स अपार्टमेंट सीएचएस, घर क्रमांकः सी-११, मजला क्रमांकः तिसरा मजला, प्लॉट क्रमांकः ४+५+६+७, रस्त्याचे नावः नाशिक रोड, सेक्टर वॉर्ड क्रमांकः सातभाई नगर, लॅडमार्कः चरणदास मार्केटच्या मागे, गावः जेल रोड – दशक शिवार, स्थानः नाशिक रोड, तालुकाः नाशिक, राज्यः महाराष्ट्र, पिन कोडः ४२२१०१, पोलिस स्टेशनः नाशिक रोड, उत्तरकडूनः कॉलनी रोड, दक्षिणकडूनः ओपन रोड स्पेस, पूर्वकडूनः प्लॅट क्रमांक बी-११, पश्चिमकडूनः कॉमन टेरेस	रु. ३४३६८८/-	०९-०७-२०२५
γ	एमएच०४५०६१ ०००१ ६४९ / सतीश जनार्दन जाधव आणि सुनिता सतीश जाधव	गट क्रमांकः ५३/१ +२ए, इमारतीचे नावः जाजूस ड्रीम कॉम्प्लेक्स अपार्टमेंट सीएचएस, घर क्रमांकः सी-११, मजला क्रमांकः तिसरा मजला, प्लॉट क्रमांकः ४+५+६+७, रस्त्याचे नावः नाशिक रोड, सेक्टर वॉर्ड क्रमांकः सातभाई नगर, लॅडमार्कः चरणदास मार्केटच्या मागे, गावः जेल रोड - दशक शिवार, स्थानः नाशिक रोड, तालुकाः नाशिक, राज्यः महाराष्ट्र, पिन कोडः ४२२१०१, पोलिस स्टेशनः नाशिक रोड, उत्तरः कॉलनी रोड, दक्षिणः ओपन रोड स्पेस, पूर्वः फ्लॅट क्रमांक बी-११, पश्चिमः कॉमन टेरेस	रु. ९३८४६८/-	०९-०७-२०२५

ही सूचना कर्जदारांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्याच्या बाह्य दरवाजावर तसेच गहाण मिळकती(तीं) वर देखील चिकटवली जात आहे

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.साठी सही/-प्राधिकृत अधिकारी



सिटी युनियन बँक लि.

क्रेडीट रिकव्हरी ॲण्ड मॅनेजमेंट डिपार्टमेंट प्रशासकीय कार्यालय: क्र. २४-बी, गांधी नगर, कुंबकोणम-६१२ ००१, **ईमेल आयडी :** crmd@cityunionbank.in फोन: ०४३५-२४३२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७४६

सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये पुनर्निविदा-नि-लिलाव विक्री सूचना नील मिळकत/ती या **सिटी युनियन बँक लिमिटेड** कडे गहाण आहेत त्या कर्जदार/हमीदार **क्र. १) श्री**. असिम कुमार, गणेश कुमार यांचा मुलगा, फ्लॅट क्र. डी-१०४, गणराज कॉम्प्लेक्स डी विंग सीएग पी ॲण्ड टी कॉलनी. टीपीएम चर्च जवळ. गांधी नगर. डोंबिवली पर्व. ठाणे ४२१२०१. क. २) सौ. ममता कुमार, असिम कुमार यांची पत्नी, फ्लॅट क्र. डी-१०४, गणराज कॉम्प्लेक्स डी विंग सीएमएस . ॲण्ड टी कॉलनी, टीपीएम चर्च जवळ, गांधी नगर, डोंबिवली पूर्व, ठाणे ४२१२०१ यांचेकडून ०८–०४– २०२५ रोजीस रु. २४,२३,२०९/- (रुपये चोवीस लाख तेवीस हजार दोनशे नऊ मात्र) सह एकत्रित ०९-०४-२०२५ पासून ते प्रभारीत होणारे पृढील व्याज आणि इतर खर्च, बँकेकडे इतर थकबाकीच्या वसुलीकरित सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व ९ अंतर्गत बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे निविदा–नि–जाहीर लिलावाने विकण्यात येणार आहे. आमच्या बँकेकडील गहाण स्थावर मिळकत

(श्री. असिम कुमार, गणेश कुमार यांचा मुलगा यांच्या मालकीची मिळकत) नांदिवली ग्राम पंचायतच्या हद्दीत आणि नोंदणीकृत उप जिल्हा कल्याण, जिल्हा ठाणे मध्ये पंचानंद तालुका कल्याण

गाणि जिल्हा ठाणे द्वारे महसूल गाव नांदिवली मध्ये सर्व्हे क्र. ४१, हिस्सा क्र. १ येथे स्थित असलेले आणि वसलेले टीपीएम चर्च जवळ, गांधी नगर, डोंबिवली पूर्व, जिल्हा ठाणे ४२१२०१, पी ॲण्ड टी कॉलनी, गणराज कॉम्प्लेक्स डी आणि ई विंग सीएचएसएल नावे ज्ञात इमारतीच्या डी विंग मध्ये पहिला मजल्यावर फ्लॅट क्र. डी–१०३, मोजमापित ५६५.०० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्रचे सर्व ते भाग आणि विभाग.

मिळकतीच्या सीमाः पूर्वः इमारत, पश्चिमः रोड, उत्तरः इमारत, दक्षिणः इमारत

राखीव किंमत : रु. २७,००,०००/ – (रुपये सत्तावीस लाख मात्र)					
पुन-र्लिलावाचा तपशील					
पुन-र्निविदा-नि-लिलाव विक्रीची तारीख	ठिकाण				
०८-०८-२०२५	सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-कल्याण शाखा, १-ई, रामकृष्ण नगर, मुरबाड रोड, कल्याण पश्चिम, मुंबई, ठाणे - ४२१३०४. दूरध्वनी क्रमांक: ०२५१-२२०३२२२, सेल क्र. ९३२५०५४२५२.				

निविदा-नि-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती : (१) इच्छक बोलीदाराने लिलावाकरिता व्यक्तिश: हजर राहणे आणि व्यक्तिश: सहभागी होणे आणि तो/ती ट्या/तिच्याकरिता बोली करीत असल्याची लेखी घोषणा करणे आवश्यक आहे. **(२)** इच्छुक बोलीदार व्यवस्थापक, सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-कल्याण शाखा, १-ई, रामाकृष्ण नगर, मुरबाड रोड कल्याण पश्चिम, मुंबई, ठाणे – ४२१ ३०४ यांचेकडून निविदा प्रपत्र प्राप्त करू शकतात. (३) इच्छुक बोलीदाराने याद्वारे अधिसुचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस **द. १२.०० वा. किंवा पूर्वी ''सिटी युनिय**न विकास किया होता है। जिस्सा के प्रतिकास के स्वाप्त के स्वाप्त के स्वाप्त के स्वाप्त के स्वाप्त के स्वाप्त के सि विकास के सिक्त अधिकारी, सिटी युनियन बँक लिमिटेड यांच्या नावे मोहोरबंद लिफाफ्यातूनव फक्त विहित निविदा प्रप्रातून त्यांच्या बोली सादर करणे आवश्यक आहे. (४) मिळकतीचे निरीक्षण आणि इतर तपशिलाकरिता इच्छुक खरेदीदार **टेलिफोन क्र. ०२५१-२२०३२२२, सेल क्र. ९३२५०५४२५२** वर संपर्क करू शकतात. (५) मिळकत/ती ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकण्यात येतील. (६) मोहोरबंद निविदा स्वतःच्या निर्देशाने निविदा लिलाव प्रक्रिया बंद होतेवेळी प्राप्त एकापेक्षा उच्चतम बोलीचा प्रस्ताव देण्यास इच्छुव बोलीदारांच्या दरम्यान खुला लिलाव करतील आणि त्यानंतर उच्चतम बोली करणाऱ्या व्यक्तीला विक्री निश्चित करण्यात येईल. तथापि, विक्री, सिटी युनियन बैंक लिमिटेडच्या निश्चितीच्या अधीन राहील. (७) यशस्वी बोलीदाराने विक्री पूर्ण झाल्यानंतर त्वरित विक्री रकमेच्या २५% (भरलेली इअर धरून) आणि ७५% ची उर्वरित रक्षम विक्री निश्चितीच्या ताराखेपासून १५ **दिवसा**त जमा करणे आवश्यक आहे, कसूरवार ठरल्यास अगोदर जमा केलेली २५<mark>५</mark> रक्कम जम करण्यात येईल. (८) विक्री प्रमाणपत्र हे येथील विहित कालावधीत संपूर्ण विक्री मोबदला प्राप्त झाल्यानंत फक्त यशस्वी खरेदीदाराच्या नावे प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे जारी करण्यात येईल. (९) यशस्वी खरेदीदारान कायद्यानुसार प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार इ. असे अभिहस्तांतरणाकरिता देय प्रभार/शल्क भरायचे आहेत (१०) यशस्वी बोलीदाराने काही असल्यास सांविधिक थकबाकी (कायदेशीर घराचा कर, वीज प्रभार आणि अन्य

ठिकाण : कुंबकोणम, दिनांक : १७-०७-२०२५ प्राधिकृत आधिकार्र **नोंद. कार्यालय** : १४९, टी.एस.आर. (बीग) स्ट्रीट, कुंबकोणम, थंजावुर, जिल्हा,

थकबाकी), टीडीएस, जीएसटी काही असल्यास, शासन, शासकीय उपक्रम, स्थानिक मंडळाची थकबाकी भरायर्च

आहे. (११) प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे कोणतेही कारण न देता बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री पुढे

ढकलणे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार राहतील.

तामिळनाडू - ६१२ ००१, सीआयएन - एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७ टेलिफोन क्र. ०४३५-२४०२३२२, फॅक्सः ०४३५-२४३१७४६, वेबसाईट : www.cityunionbank.com



नॉदणीकृत कार्यात्व : गोदर्ज वन, पिरोजशा नगर, पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व) मुंबई ४०० ०७९, महाराष्ट्र. दूरध्वनी क्रमांक : ०२२-२५१८ ८०१०, फॅक्स : ०२२-२५१८ ८०६६ ई-मेल : investor@godrejinds.com संकेतस्थळ : www.godrejindustries.com

३७ वी (सदतिसावी) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान माहिती आणि बुक क्लोजर सूचना

याद्वारे सूचित करण्यात करण्यात येते की, गोरोज इंडस्ट्रीज लिमिटेड ("कंपनी") यांच्या सभासदांची ३७ वी (सदितसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") बुधवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार दुपारी ३.०० वाजता विरुडीओ कॉन्फरिसेंग ("व्हीसी")/अन्य मान्यताप्राप्त दुक्शाव्य माध्यमे ("ओएव्हीएम") यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दिनांकीत १५ मे २०२५ मध्ये नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या अंनुरूप घेण्यात येणा आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेचे नियोजित ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची प्रत आणि त्यासह वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.godrelindustries.com</u> येथे तसेच त्रिथे कंपनीच्या प्रतिभूती सूचिबद्ध आहेत अशा भांडवाली बाजापाची संकेतस्थळे म्हणजेच बीएसहे लिमिटेड बांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> आणि नंशनल स्टॉक एक्स्वेज ऑफ इंडिया लिमिटेड चांचे संकेतस्थळ <u>www.nseindia.com</u> येथे उपलब्ध करून त्रेणवार वेग आहे. वार्षिक संसीचागण सभेच्या सूचनेची प्रत सीडीएसएल बांचे संकेतस्थळ <u>www.evotingindia.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कंपनीची आगामी ३७ वी (सदतिसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी कायदा २०१३ (''कायदा'') च्या लागू असलेल्य आवश्यक त्या तातुरी तसेच त्या अंतरीत बनविष्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार तसेच सेबी (लिस्टिंग ऑक्टिगोशनस् अँड डिस्क्लोचर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ (लिस्टिंग रेयुलेशन्स) (आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा यांचा समावेश आहे) त्यांच्या अनुसार तसेच त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, आणि २०/२०२० दिनांकीत ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२० अनुक्रमे तसेच सामान्य परिपत्रक क्रमांव ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ जी कॉपिसेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केले आहेत ("एमसीए परिपत्रक')) यांच्या अनुसार आणि त्यासह वाचा सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी १/ सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/ एचओ/सीएफडी/सीएफडी -पीओडी -२/पी/ सीआयआर /२०२४/१३३ दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ जी सिक्युरिटीज अँड एक्स्चेन बोर्ड ऑफ इंडिया बांनी जारी केली आहेत (सेबी परिपत्रके) यांच्या अनुसार तसेच सर्तसाधारण सभांच्या सदर्भात इसिन्ट्युट ऑफ कंपनी सेकेटीज ऑफ इंडिया बांनी वारी केलेले सेकेटीअझ स्टेंडब्स र-च्या मतुर्तींच्या अनुसार सामाखिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशवाय घेण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या सभासदांची संख्या कायद्याच्या कलम १०३ च्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासार्ठ

३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच त्यासह एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट कायद्याच्या कलम १०२ च्या नेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय पत्रके, संचालक मंडळाचा अहवाल आणि वैधानिक लेखापरीक्षक यांचा अहवाल (एकत्रित उल्लेख यापुढे **''वार्षिक अहवाल''** असा करण्यात येणार आहे) जो ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या वित्तीय वर्ष करिता ्राचीको अञ्चल बार्च व्याचन अनुसार महि तो अशा समासदाना इतेनद्रानिक माघ्यातृत्व पाठविण्यात येत आहे ज्या समासदाचे ई-मेल तपशील कंपनी/डिपाडिटर्र ग्राटीसिपंटस/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स यांच्याकडे **शुक्रवार, दिनांक ११ जुलै २०२**५ रोजी नोंदणीकृत आहेत तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१९

चा नियम ३६ (१) च्या अनुसार कंपनी ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील कंपनी/रजिस्ट्रार/डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्याकडे नेंटणीकत केलेले नाहीत अशा सभासटांमाठी कंपनी विनीय वर्ष २०२४-२८ क्रमीताचा वार्षिक अहवाल पारणीसाट म्य मार्गिका दर्शविणारी वेब लिंकचा उल्लेख असणारे पत्र पाठवीत आहे.

याद्वारे सुचित करण्यात येते की कायद्याच्या कलम ९१ च्या तरतुर्दीच्या अनुसार आणि लिस्टिंग रेयुलेशन्सचा नियम ४२ च्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका तसेच समभाग हस्तातरण पुस्तिका ३७ व्य (सदितसाव्या) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निर्मित्ताने बुधवार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ ते बुधवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२५ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत बंद राहणार आहेत.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणारी मतदान प्रक्रिया

मभासदांना याद्वारे कळविण्यात येते की कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीच (मॅनेजमेंट अंड एंडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ च्या अनुसार त्यात वेळावेळी करण्यात आलेल्या सुधारणांचा समावेश आहे , तसेच लिस्टिंग एषुलेशन्सचा नियम ४४ च्या अनुसार, तसेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्नेटरीज ऑफ इंडिया यांनी वार्षिक सर्वसाधारण सभांच्या वंदर्भात जारी केलेले दिशानिर्देश म्हणजेच एमएम २ यांच्या अनुमार तसेच एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके तसेच सेबी रेपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी २/सीआयआर/पी/०१५५ दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ च्या अनुसार : कंपनी ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संमत करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांवर सभासदांना इलेक्ट्रॉनिव

- मतदान पद्धतीने मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी तसेच सूचनेतील विषयावर कामकाज घेण्यासाठी सेंट्रल डिपॉब्रिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') यांनी उपलब्ध करून दिलेली ई-मतदान सविधा उपलब्ध ाजनाज्या राज्यस्य (१८८४) राजन्य र राजन्यस्य (१४८४) राजन्यस्य राज्यस्य राज्यस्य राज्यस्य राज्यस्य राज्यस्य राज्य करून देत आहे, तसेच कंपनी व्हर्तिश्री/आंद्र्यस्य गांच्या गांच्यमातून घेण्यात वेणान्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्य इरम्यान ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. तसेच च्या सभासदानी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावू शकतात.
- सभासदांचे मताधिकार हे (दूस्य ई-मतदान पद्धतीने तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी) **कट ऑफ तारीख रोजी म्हणजेच बुधवार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२५** रोजी कंपनीच्या एकूण पेड अप इकिटी समभाग भांडवलात सभासदांकडे उपलब्ध असलेल्या भांडवलाच्या प्रमाणावर अवलंबून असतील. अशी व्यक्ती जिचे नाव कट ऑफ तारीख रोजी समभागधारक नोंद पुस्तिका तसेच डिपॉझिटरी/रजिस्टार आणि शेअर टान्स्फ व्यक्ता अपने नाय कर आक्ष तिराख राजा समामान्यरक नाय पुरालाका ताय विजायस्य विजायस्य राजा स्वराण राजस्य हान्स्वर एउद्ध्रस्य सानी सारद केलित्या तामार्थी मालकाच्या यादीत नोंदणीकृत असेल अशा व्यक्तीच दूरस्य ई-मतदान पद्धतीने तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील.
- दरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने होणारे मतदान यांच्याविषयीच्य र्रोकेयेचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत विस्ताराने देण्यात आला आहे. सभासदांना आवाह प्रक्रवचा सावस्तत तपशाल वापक सवसाधारण समच्या सुचना ावस्तारान दण्यात आला आह. समासदाना आवाह करण्यात येते के गर्याने कृपया नोंद च्याची की दूरस्थ ई-मतदान कालावधीला **शुक्रवा, दिनांक ८० ऑगस्ट २० र** रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार सकाळी ०९,०० वाजता प्रारंभ केला जाणार आहे आणि ही प्रक्रिया मंगळवा दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार संध्याकाळी ५.०० वाजता संपृष्टात येणार आहे. त्यानंतर दूरस्थ ई-मतदान प्रारूप मतदानासाठी सीडीएसएल यांच्याकडून बंद करण्यात येणार आहे. सदरील तारीख आणि वेळ उलदून गेल्यानंतर सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याची अनुमती दिली जाणार नाही. या कालावधीत असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग **कट ऑफ तारीख म्हणजेच बधवार. दिनांक ०६ ऑगस्ट** २०२५ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमूद केलेल्या प्रस्तावावर दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील. ज्या सभासदानी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील. ज्या सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राह् शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या द्रस्थान ई-मतदान पद्धतीने पुन्हा मतदान करता येणार नाही. एखाद्या सभासदाने एखाद्या प्रस्तावावर एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही.
- अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग उपलब्ध आहेत तर अशी व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत सूचना क्रमांक १९ मध्ये नमूद करण्यात आलेले ई-मतदान विषयक सूचनांचा अवलंब करून मतदान करू शकते.
- दरस्थ ई-मतदान प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारी ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शव पद्भीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीने श्री. कालिदास वांजपे, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सभासद क्रमांक एफसीएस ७१३२) आणि त्यांच्या अनुपस्थितीत श्री अशोक रामाणी (सभासद क्रमांक एफसीएस ६८०८) मेसर्स ए. एन. रामाणी अँड कंपनी एलएलपी, कंपनी सेक्रेटरीज यांची नियुक्ती केली आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत तसेच डिमॅट स्वरूपात आहेत तसेच ज्या सभासदांनी आपल्य
- ई-मेल तपशिलाची नोंदणी केलेली नाही अशा सभासदांसाठी दूरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान यांच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात येत आहे. ज्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान आपली मते मांडण्याची किंवा प्रश्न विचारण्याची इच्छा आहे त्यांनी आपल्या नोंदणीकृत ई-मेल तपशिलावरून आपले नाव, डीपी आयडी आणि क्लावंट आयडी / फोलिओ क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक नमूद करून वक्ता म्हणून नोंदणीसाठी आपली विनंती <u>investor@godrejinds.</u> com येथे बुधवार, दिनांक ३० जुलै २०२५ (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार सकाळी ९.००) ते शुक्रवार, दिनांक ०८ ऑगस्ट २०२५ (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार संध्याकाळी ५.००) पर्यंत करणे आवश्यक आहे.

स्थ ई-मतदान पद्धतीने झालेले मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने झालेले मतदान यां निकाल वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज संपल्यानंतर ४८ तासांत जाहीर करण्यात येतील. जाहीर झालेले निकाल तसेच छाननी अधिकारी यांचा अहवाल घोषणा झाल्यानंतर लगेचच कंपनीचे संकेतस्थळ <u>www.godrejindustries.com</u> येथे प्रकाशित करण्यात येतील तसेच त्यांची माहिती सीडीएसएल यांना <u>www.evotingindia.com</u> येथे आणि बीएसई लिमिटेड तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांना कळविण्यात येईल.

दुरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान यांच्या विषयी कोणत्याही शंका असल्यास सभ सीडीएसएल यांच्याशी helpdesk.evoting@cdslindia.com येथे संपर्क साधू शकतात किंवा १८०० २१ ०९९११ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपले ई-मेल तपशील तसेच केवायसी तपशीत न्तेले नाहीत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांनी सूचित केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून आपले तपशील आपल्या डिमॅट खात्यात नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावेत. ज्य सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपले ई-मेल तपशील तसेच केवायसी तपशील त्रवाद्याचन के प्रेनाप निमान प्रथम वन्धारा आला आग्रे ज्याना आग्रे का इन्मल एक्सला एक्स क्राय्यना एक्सर क्षयावन केलेले नाहीत अशा समासदाना आवाहन करण्यात येते की त्यांनी फॉर्म आयहस्त्रास्ट न्मुनान कपनीच रिकट्स आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स म्हणजेच कॉम्प्युटेक शेअर कॅप् लिमिटेड यांच्याकडे सादर करून सदरील तपशील नॉटणीकृत/ अद्ययावत करून घ्यावेत. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी नामनिर्देशन प्रक्रिया विहित नमुना एसएच-१: ग्राणो पूर्ण करावी. सभासद सदरील फॉर्म्स कंपनीचे संकेतस्थळ <u>https://www.godrejindustries.com/investors</u> nvestorsinformation येथे पाह शकतात किंवा प्राप्त करू शक

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संचालक मंडळाच्या आदेशाच्या अनुसा

उल्हासनगर शाखा, वुडलँड कॉम्प्लेक्स, विंग ए, प्लॉट क्र. १२४४, १ला मजला, फर्निचर बाजार, उल्हासनगर, ठाणे-४२१००३

परिशिष्ट IV (नियम-८(१))

कब्जा सूचना

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ ऑफ २००२) आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक <mark>०६-०५-२०२५</mark> रोजीस **मागणी सूचना** जारी करून कलम १३ (२) कर्जदार कर्जदार/कर्मचारी **श्री. दिनदयाल सत्यदेव विश्वकर्मा आणि श्रीमती** प्रमिला दिनदयाल विश्वकर्मा मु. येथे फ्लॅट क्र. १०३, ए-विंग, साई पूर्वा अपार्टमेंट, नांदिवली गाव, हाजी मलंग रोड, कल्याण पूर्व, सर्व्हे क्र. १९, हिस्सा क्र. ३-ए, ३-बी आणि ३-सी येथे, मोजमापित ७५० <mark>चौ. फूट क्षेत्रफळ असलेल्या जागेवर,</mark>यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. ८,५५,५३८.४७ + त्यानंतरचे व्याज (रुपये आठ लाख पंचावन्न हजार पाचशे अडतीस आणि पैसे **सत्तेचाळीस मात्र)** अधिक त्यावरील व्याज या रकमेची परतफेड सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६


रकमेची परतफेड करण्यास कर्जदार आणि असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४)च्य सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये या ५ जुलै २०२५ रोजी

विशेषतः कर्जदार आणि आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया, यांस रक्षम ८,५५,५३८.४७ + त्यानंतरचे व्याज (रुपये आठ लाख पंचावन्न हजार पाचशे अडतीस आणि पैसे सत्तेचाळीस मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सदर ॲक्टचे कलम (१३) चे उप-कलम (८)

मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. १०३, ए-विंग, साई पूर्वा अपार्टमेंट, हाजी मलंग रोड, कल्याण पूर्व, सर्व्हें क्र. १९, हिस्सा क्र. ३-ए, ३-बी आणि ३-सी, मोजमापित ७५० चौ. फूट (बांधकामित क्षेत्र)

भवानी दीन दिनांक : १४.०७.२०२५ मुख्य व्यवस्थापक



शिवालिक स्मॉल फायनान्स बँक लि. नोंदणीकृत कार्यालय: 501, सालकॉन ऑरम, जसोला डिस्ट्रिक्ट सेंटर, नवी दिल्ली - 110025 सीआयएन: U65900DL2020PLC366027 लिलाव सूचना

शिवालिक स्मॉल फायनान्स बँक लि. च्या खालील कर्जदारांना याद्वारे कळविण्यात येते की बँकेकडून त्यांनी सोने कर्ज घेतले आणि बँकेद्वारे जारी केलेल्या वैयक्तीक सूचनांसह विविध मागण्या आणि सूचना पाठवूनही त्यांनी समायोजित केलेले नाही. सर्व कर्जदारांना याद्वारे कळविण्यांत येते की बँकेकडे तारण म्हणून सोने दागिण्यांचा लिलाव करण्याचे ठरवले आहे आणि त्यानुसार रोजी **स**. 11.00 वा. हि तारीख जेथून कर्ज घेतले होते त्या शाखा परिसरात लिलावाची तारीख म्हणून निश्चित करण्यांत आली आहे. कर्जदार, खाते धारक आणि तमाम जनतेसह सर्व लिलावाच्या अटी आणि शर्तीनुसार सदर लिलावात सहभागी होऊ शकतात.

लिलाव तारीख २९-जुलै-२०२५ @ सकाळी ११.००वा. आहे					
अनु. क्र.	शाखा	खाते क्र.	खाते धारकाचे नाव		
1	माजीवाडा ठाणे	103742512433	शशांक एस भूषण		
2	माजीवाडा ठाणे	103742510831	संतोष बी गवळे		
3	माजीवाडा ठाणे	103742512780	संतोष बी गवळे		
4	माजीवाडा ठाणे	103742512925	खुशाल डी पटेल		
5	माजीवाडा ठाणे	103742512914	खुशाल डी पटेल		
6	माजीवाडा ठाणे	103742513151	खुशाल डी पटेल		
7	माजीवाडा ठाणे	103742513150	खुशाल डी पटेल		
8	ज्युबिली हिल्स	103942516011	बालगरी सुनिता		
9	माजीवाडा ठाणे	103742513302	रतनलाल बी बेहवाल		
10	माजीवाडा ठाणे	103742513419	त्रिष्णाद व्यापारी		
11	माजीवाडा ठाणे	103742513434	रेखा एस प्रसाद		
12	माजीवाडा ठाणे	103742512447	जोशीमशोककुमार		
13	माजीवाडा ठाणे	103742513321	शफीक मी शेख		
14	माजीवाडा ठाणे	103742512612	शैलेश बी खटावकर		
15	माजीवाडा ठाणे	103742513544	ज्युलिएट एस जेसेन अँड्र्यू		
16	माजीवाडा ठाणे	103742513491	ज्युलिएट एस जेसेन अँड्र्यू		
17	माजीवाडा ठाणे	103742512768	जुगनबसिंग		
18	पुणे टिळक रोड	104242512033	जोगदंड स भरतराव		
19	माजीवाडा ठाणे	103742513545	प्रमोद शर्मा		
20	माजीवाडा ठाणे	103742513596	प्रमोद शर्मा		
21	माजीवाडा ठाणे	103742513587	उमाकांत जी कवटे		
22	माजीवाडा ठाणे	103742513612	संतोष व्ही घाणेकर		
	पुणे टिळक रोड	104242512512	निखिल सोनार		

राखून ठेवला. प्राधिकृत अधिकारी, शिवालिक स्मॉल फायनान्स बँक लि

> केनरा बैंक Canara Bank 🕸 Tirligis: Syndicate स्पेशलाईज्ड एसएमई ब्रांच, मुंबई एमआयडीसी अंधेरी (२४७८)

आकृती ट्रेड सेंटर, कार्यालय युनिट क्र. ३, तळ मजला, रोड क्र. ७, मरोळ एमआयडीसी अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३, cb2678@canarabank.com संपर्क क्रमांक ९४१३१९०४९२

सं.: आरएनएम/२६७८/आरडीएमपीटी/३००३९७९५६/०१ दिनांक: १६.०७.२०२५

मे. टीबीएसई हॉटेल्स प्रा. लि., ३रा मजला, केनिलवर्थ बिल्डिंग, शॉपिंग, आर्केड रोड, लिकिंग रोडचे जंक्शन, केएफसीच्या वर, वांद्रे पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००५०. मोबाईल क्र. ९१८४५८८८६८, ईमेल आयडी: accounts@thebigbang.co.in मे. टीबीएसई हॉटेल्स प्रा. लि., निवासी फ्लॅट क्र. ५, १ला मजला, "मधू कुंज", अशोका

हिंद को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. १८२, १ला रस्ता, मधू पार्क समोर, खार (पश्चिम), मुंबई ४०००५२. **मोबाईल क्र. ९१८४५८८८६८, ईमेल आयडी:** accounts@thebigbang.co.in श्री. मिहिर विजय देसाई-संचालक, श्री. विजयभाई बी. देसाई (गहाणवटदार) आणि श्रीम. दक्षाबेन व्ही. देसाई (गहाणवटदार), राहणार निवासी फ्लॅट ९०१, ९वा मजला,

सहाना एन्क्लेव्ह अपा., डॉ. आंबेडकर रोड, पालीहिल, वांद्रे पश्चिम, हॉटेल एक्झिक्युटिव्ह जवळ, मुंबई ४०००५०. मोबाईल क्र. ९१८४५८८८८६८. श्री. अमित देवनाथ सिंग-संचालक, राहणार-निवासी खोली क्र. ८, संजय निवास चाळ, गणेश चौक, शिवसेना शाखेजवळ, काजुपाड, बोरिवली पूर्व, मुंबई ४०००६६. मोबाईल क्र.

विषय: सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (यानंतर ''ॲक्ट'' असा उल्लेख) च्या कलम १३ (८) अन्वये विमोचनाचा अधिकार वापरण्यासाठी सूचना.

निम्नस्वाक्षरीकार हे ॲक्ट अंतर्गत नियुक्त कॅनरा बँक, कॅनरा बँक, एमआयडीसी अंधेरी शाखा (२६७८) (यानंतर ''तारण धनको'' असा उल्लेख) चे प्राधिकृत अधिकारी असल्याने, तुम्हाला . सर्वांना सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) सहवाचता सरफैसी रुल्सच्या नियम ८(६) अंतर्गत याद्वारे तुम्हाला खालीलप्रमाणे सूचना जारी करत आहेत.

तुम्हा सर्वांना माहित आहे की, तारण धनकोने कर्जदार मे. टीबीएसई हॉटेल्स प्रा. लि. आणि हमीदार १) श्री. मिहिर विजय देसाई (संचालक), २) अमित देवनाथ सिंग (संचालक), ३) श्री. विजयभाई बी. देसाई (संयुक्त मिळकत मालक), ४) श्रीम. दक्षबेन व्ही. देसाई (संयुक्त मिळकत मालक) यांना ०६.०५.२०२५ रोजीस ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी करून ०६.०५.२०२५ तारखे रोजीस रू. ७,४९,४०,६१६.०२ (रूपये सात लाख एकोणपंन्नास हजार सहाशे सोळा आणि पैसे दोन मात्र) आणि त्यावरील नमूद व्याज ही रक्कम अदा करण्यासाठी सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

कर्जदार) मे. टीबीएसई हॉटेल्स प्रा. लि. आणि हमीदार १) श्री. मिहिर विजय देसाई (संचालक) २) अमित देवनाथ सिंग (संचालक), ३) श्री. विजयभाई बी. देसाई (संयुक्त मिळकत मालक). ४) श्रीम. दक्षबेन व्ही. देसाई (संयुक्त मिळकत मालक) यांनी वरील सदर मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम परतफेड करण्यास कसूर केल्याने प्राधिकृत अधिकाऱ्याने ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत दिनांक १४.०७.२०२५ रोजीच्या कब्जा सूचनेमध्ये वर्णिलेल्या तारण मत्तेचा सांकेतिक कब्जा घेतला. पुढे, सदर सांकेतिक कब्जा सूचना १६.०७.२०२५ रोजीस नवशक्ति आणि फ्री प्रेस जर्नल वृत्तपत्रामध्ये रितसर प्रकाशित केली होती.

सरफैसी ॲक्ट. २००२ सहवाचता सरफैसी रुल्सच्या नियम ८(६) च्या तरतदींच्या अनुपालनात तुम्हाला सर्वांना याद्वारे १५.०७.२०२५ रोजीस रू. ७,४०,९७,४७५.८० (रूपये सात कोटी चाळीस लाख सत्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर आणि पैसे ऐंशी मात्र) अधिक त्यानंतरचे व्याज. खर्च आणि परिव्यय पूर्णपणे हे दायित्व निभावून या सूचनेच्या प्राप्तीच्या ३० दिवसांत तारण धनकोच्या कब्जात असलेल्या तारण मत्तेचे विमोचन आणि पुन्हा स्वत:कडे घेण्यासाठी एक शेवटची आणि अंतिम संधी देण्यात येत आहे, कसूर केल्यास, कायद्याअंतर्गत विक्री सूचना तारण मत्तेच्या विक्रीकरिता खालील नमूद केलेल्या कोणत्याही एका स्वरूपात विवर्णित या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केले जाईल:

सारख्या तारण मत्तेशी व्यवहार करणाऱ्या व्यक्ती किंवा मत्ता खरेदी करण्यास इच्छुक व्यक्तीकडून दरपत्रक मागवून; किंवा

- तमाम जनतेकडून निविदा मागवून; किंवा
- iii. ई-लिलाव स्वरूपात जाहीर लिलाव घेऊन; किंवा

ॲक्टच्या कलम १३(८) अंतर्गत तुम्ही वृत्तपत्रामध्ये विक्री सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी तारण मत्तेचे विमोचन करण्यास हक्कदार आहे, कसूर केल्यास, कायद्याच्या कलम १३(८) अंतर्गत गहाण मिळकतीचे विमोचन करण्याचे तुमचे हक्क संपृष्टात येतील. सदर प्रचलित कोणतेही इतर कायदे किंवा सापेक्ष अधिनियमाच्या अंतर्गत तारण धनकोंना उपलब्ध

कोणत्याही इतर अधिकाराला बाधा येऊ न देता आहे. आपला स्नेहांकीत

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक

दिनांक : १९ जुलै, २०२५

अनुपमा कांबर (एफसीएस १२७३०